



### September 5, 2022

National Stock Exchange of India Limited	BSE Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,	Corporate Relationship Department
Mumbai – 400 051	Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street
NSE Symbol — DISHTV	Mumbai- 400001
	BSE Scrip Code:- 532839

Sub: Intimation regarding Publication of 34th Annual General Meeting (AGM) Notice

Dear Sirs,

This is in continuation to our communication dated September 04, 2022 wherein the Company had duly intimated to the Stock Exchange(s) about the dispatch of Annual Report of the Company for the financial year 2021-22 along with Notice calling the 34<sup>th</sup> Annual General Meeting, electronically to all the members whose Email IDs are registered with the Link Intime India Private Limited ("Registrar and Transfer Agents" of the Company) or the Depositories.

Pursuant to the applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and Companies Act, 2013 and rules made thereto, the Company had duly published the Notice of 34<sup>th</sup> Annual General Meeting in two newspapers viz. "Business Standard" in English and "Navshakti" (Mumbai Edition) in Marathi on September 05, 2022.

Please find enclosed copies of above stated Newspaper Advertisement for your information and record. You are requested to kindly take the same on record and oblige.

Thanking you

Yours faithfully,

For Dish TV India Limited

Ranjit Singh
Company Secretary & Compliance Officer

Membership No: A15442

Encl.: As above

NEW DELHI | MONDAY, 5 SEPTEMBER 2022 Business Standard

### ARSS INFRASTRUCTURE PROJECTS LIMITED

Registered Office: Plot No.: 38, Sector-A, Zone-D, Mancheswar Industrial Estate, Bhubaneswar-751010, Odisha, India, CIN: L14103OR2000PLC006230, Tel No.: +91-0674-2602763 E-mail: cs@arssgroup.in, Website: www.arssgroup.in

NOTICE OF THE 22<sup>ND</sup> ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY TO BE CONVENED THROUGH VIDEO CONFERENCING (VC) OR OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM), BOOK CLOSURE, RECORD DATE AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that 22<sup>nd</sup> Annual General Meeting of ARSS Infrastructure Projects Limited ("the Company") will be held through Notice is nereby given that 22" Annual General Meeting of AHSS Intrastructure Projects Limited (the Company ) will be neit through Video Conference (VC)/Other Audio Visual Means (OAVM) on **Tuesday** 27th **September**, **2022** at **11.00 A.M.** (**IST**), in compliance with all the provisions of Companies Act, 2013 and Rules made thereunder and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with subsequent Circulars issued in this regard, the latest being 2/2022 dated 5th May, 2022, issued by Ministry of Corporate Affairs ("MCA") ("collectively referred to as MCA Circulars") and Circulars issued by Securities and Exchange Board of India (SEBI) dated 5" May,2022 ("collectively referred to as SEBI Circulars"), to transact business set out in the Notice calling the 22" dAGM dated 13" August, 2022.

Members are hereby informed that in compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the Annual Report for the FY 2021-22 have been sent electronically on 3rd September, 2022 to all the Members of the Company whose email address are registered with

2021-22 have been sent electronically on 3" September, 2022 to all the Members of the Company whose email address are registered with the Company/Registrars and Transfer Agent/Depository Participant(s).

The Resolutions covered in the Notice of the 22<sup>nd</sup> AGM will be transacted through remote e-voting (facility to cast vote from a place other than the venue of the AGM) in terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. National Securities Depository Limited ("NSDL") has been engaged by the Company for providing the e-voting platform. The e-voting facility will also be available at the AGM and members who have not cast their votes by remote e-voting and are otherwise not barred from doing so, will be able to vote at the AGM.

Members, whose names are recorded in the Register of Members of the Company or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Tuesday 20th September, 2022 will be entitled to cast their votes either by remote e-voting or through e-voting at the AGM. A person who is not a Member as on the cut-off date should accordingly treat the Notice of the AGM for information purposes only. Persons becoming Members of the Company after dispatch of the Notice of the AGM but on or before the cut-off date may write to NSDL at evoting@nsdl.co.in or investor@bigshareonline.com requesting for user ID and password for remote e-voting.

ers already registered with NSDL for remote e-voting can however use their existing user ID and password for this purpose The period for remote e-voting starts at 09:00 a.m. on Saturday, the 24th September, 2022 and ends at 05:00 p.m. on Monday the 26th September, 2022, thereafter the remote e-voting will be blocked by NSDL. Further, once the vote on a resolution is cast by the member, the same shall not be allowed to be changed subsequently. Members who have casted their votes by remote e-voting may attend the meeting but will not be entitled to cast their votes at the meeting once again.

In case of any query / grievance with respect to Remote E-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and Remote E-voting User Manual for Shareholders available under the Downloads section of NSDL's website or contact:

- Mr. Amit Vishal, AVP / Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL, Trade World, "A" Wing, 4th Floor, Kamala Millis Compound Lower Parei, Mumbai 400 013 at toll free no. 1800 1020 990 and 1800 22 44 30 or at E-mail ID: evoting@nsdl.co.in Mr. Prakash Chhajer, Company Secretary, ARSS Infrastructure Projects Limited, Plot-38, Sector-A, Zone-D, Mancheswar Industria
- Estate, Bhubaneswar-751010 at telephone nos. 0674-2602763 or e-mail at **cs@arssgroup.in**The company has appointed Mr. Jyotirmoy Mishra (Membership No. FCS -6556 & CP No. 6022) of M/s Sunita Jyotirmoy & Associates

Practicing Company Secretaries, Bhubáneswar as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process as well as voting at the Annua General Meeting in a fair and transparent manner.

The Results of voting will be declared within 48 hours from the conclusion of the 22nd AGM, The declared Results alongwith th Scrutinizer's Report will be available forthwith on the Company's corporate website www.arssgroup.in and on NSDL's e-voting website. Such Results will also be forwarded by the Company to the National Stock Exchange of India Limited (NSE) and BSE Limited (BSE).

As per the SEBI Circular, no physical copies of the Notice of the AGM and Annual Report will be sent to Members. Members who have not registered their e-mail addresses are requested to follow the process mentioned below, for registering their e-mail addresses to receive the Notice of AGM and Integrated Report electronically and to receive login ID and password for e-Voting

For members who hold shares in demat mode:

- Visit the link https://bigshareonline.com//InvestorRegistration.aspx Enter the DP ID & Client ID, PAN details and captcha code.
- System will verify the Client ID and PAN details.
- On successful verification, system will allow you to enter your e-mail address and mobile number. Enter your e-mail address and mobile number.
- The system will then confirm the e-mail address for the limited purpose of servicing the Notice of this AGM along with the Annual Report
- Members holding shares in dematerialized mode are however requested to register/ update their e-mail address with the relevant Depository Participants(s) for permanent registration.
- For members who hold shares in physical mode:
- Visit the link https://bigshareonline.com//InvestorRegistration.aspx
- Enter the physical Folio Number, PAN details and captcha code.
- In the event the PAN details are not available on record, member to enter one of the share certificate's number.
- System will verify the Folio Number and PAN details or the share certificate number
- On successful verification, system will allow you to enter your e-mail address and mobile number
- Enter your e-mail address and mobile number.
- If PAN details are not available, the system will prompt the member to upload a self-attested copy of the PAN card.
- The system will then confirm the e-mail address for the purpose of servicing the Notice of this AGM along with the Annual Report 2021-22 **Book Closure:**

Notice is also hereby given, pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and applicable regulation of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, the 20th September, 2022 to Tuesday, the 27th September, 2022 (both days inclusive) for the purpose of 22rd AGM of the Company for the financial year ended March

The Notice of the 22<sup>nd</sup> AGM and Annual Report for the Financial Year 2021-22 are available on the Company's corporate website (www.arssgroup.in), NSDL's e-voting website (www.evoting.nsdl.com) and on the websites of NSE (www.nseindia.com) and BSE www.bseindia.com By Order of the Board

For ARSS Infrastructure Projects Ltd.

(FCS - 8473)

(Prakash Chhajer) (Company Secretary & Compliance Officer)

Place: Bhubaneswar Date : 03.09.2022



# **DDEV PLASTIKS INDUSTRIES LIMITED**

Regd Office: 2B, Pretoria Street, Kolkata - 700 071 Telephone: 91-033-2282 3744/3745/3699/3671, Fax: 91-033-2282 3739 E-Mail: kolkata@ddevgroup.in, Website: www.ddevgroup.in CIN: U24290WB2020PLC241791

NOTICE OF 02ND ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

lotice is hereby given that:

- The 02nd (Second) Annual General Meeting (AGM) of Members of the Company will be held on Thursday, the 29th day o September, 2022 at 11:30 A.M. (IST) at Gyan Manch, 11 Pretoria Street, Kolkata - 700 071 to transact the business as set out in the Notice convening the said AGM
- Notice of 02nd AGM and Annual Report for the year 2021-22 have been sent in electronic mode to all the members whose e-ma ids are registered with the Company's Registrar and Share Transfer Agents (RTA), C.B. Management Services (P) Ltd/ Depositor Participant(s), pursuant to the provisions of Section 101 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the Companies (Management Services). & Administration) Rules, 2014 and Rule 11 of the Companies (Accounts) Rules, 2014. However, such members have been offered the facility of opting for a physical copy of the Annual Report. Physical copy of Notice of 02nd AGM and Annual Report for the vea 2021-22 have been sent to those members who have not registered their E-mail IDs with Depository Participants(s)/Company www.ddevgroup.in and also on the NSDL's website https://www.evoting.nsdl.com. Members who do not receive the Notice of AGM and Annual Report may download it from company's website or may request for a copy of the same by writing to the e-mail id: kolkata@ddevgroup.in or registered office of the Company. The date of completion of dispatch of Notice of 02nd AGM along wit explanatory statement, route map of AGM Venue, Proxy Form, E-Voting instructions, Attendance Slip and E-voting User ID 8 Password and Annual Report for the Financial Year 2021-22 in physical as well as Electronic mode is 03rd September 2022
- In accordance with the provisions of section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Register of Members and the Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, 23rd September, 2022 to Thursday, 29th September, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and dividend.
- The Directors have proposed dividend @ 24% (i.e.Rs. 0.24p per fully paid up equity share of face value Re. 1/- each) for consideratio by the members at the ensuing Annual General Meeting. Dividend, if approved by members, will be paid to shareholders who are holding shares of the Company as on 22nd September, 2022 within the statutory time limit of 30 days from the date of such declaration
- SEBI vide its Circular No. SEBI/HO/MIRSD/DOP1/CIR/P/2018/73 dated 20th April. 2018 has mandated that for making dividence payments, companies whose securities are listed on the stock exchanges shall use electronic clearing services (local, regional or national), direct credit, real time gross settlement, national electronic funds transfer etc. Further, pursuant to MCA General Circular 20/2020 dated 5th May, 2020, companies are directed to credit the dividend of the members directly to the bank accounts of the members using Electronic Clearing Service. Members are requested to submit their mandate along with requisite enclosures for opting for electronic credit on or before 21st September, 2022 so as to enable the Company to pay dividend through electronic mode. Members who are holding shares in physical form are requested to send their mandates to the Company's Registrar and Share Transfer Agent, C.B. Management Services (P). Ltd., Unit Ddev Plastiks Industries Limited, P-22, Bondel Road, Kolkata 700019. Those holding shares in electronic mode are requested to send their mandate directly to their Depository Participants (DPs)
- Further, in compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Managemer & Administration) Amendment Rules, 2015, Secretarial Standard 2 on General Meeting issued by Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended) al members holding shares either in physical form or dematerialized form, as on the cut-off date, Thursday, 22nd September, 2022, are provided with the facility to cast their vote electronically ("remote-e-voting facility"), on the business as set forth in the Notice of the AGM, for which the company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) as e-voting agency
- i. The business as set forth in the Notice of the AGM may be transacted through electronic voting system of National Securitie Depository Limited (NSDL) from a place other than the venue of the AGM (Remote E-Voting). The instructions for voting through electronic means (Remote e-voting) are given in the Notice of AGM. All the members are informed that:
- ii. The remote e-voting shall commence on Monday, 26th September, 2022 at 09:00 A.M.(IST)
- iii. The remote e-voting shall end on Wednesday, 28th September, 2022 at 05:00 P.M.(IST).
- M. The cut-off date for determining the eligibility to vote by electronic means or at the AGM is Thursday, 22nd September, 2023 v The voting rights shall be in proportion to their shares of the paid up share capital of the Company as on cut off date
- vi. Remote e-voting module shall be disabled by NSDL and E-Voting by electronic mode shall not be allowed beyond 05:00 P.M (IST) on Wednesday, 28th September, 2022
- vii. Any person, who acquires shares of the company and becomes member of the company after dispatch of the Notice of the AGM and holds shares as on the cut-off date, i.e., Thursday, 22nd September, 2022 may obtain the Login ID and password by sending an e-mail request at evoting@nsdl.co.in or at rta@cbmsl.com or by calling on Toll Free No. 1800-1020-990 or 1800-22-44 30. However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing User ID and password can be used for casting vote.
- viii. Members may note that:
- a) Once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently.
- b) The facility for voting through ballot paper/polling paper shall be made available at the venue of AGM for those members who c) The members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM may attend the AGM but shall not be entitled to
- cast their vote again. Incase vote is cast it will be treated invalid and only E-Vote cast will be considered d) A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the
- depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper/polling paper. e) The Company has appointed Shri Ashok Kumar Daga, Practicing Company Secretary as the Scrutinizer to scrutinize the
- voting process in a fair and transparent manner ix. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for
- Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or 1800 22 44 30 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Manager at evoting@nsdl.co.in
- Members holding shares in physical mode are requested to notify changes relating to address, KYC, bank account details to the RTA, C.B. Management Services (P) Ltd. on or before the cut off date. Members who are holding shares in electronic form an requested to update the said particulars with respective DP.

For Ddev Plastiks Industries Li Tanvi Goenk

(Company Secretary Place: Kolkata Date: 03.09.2022

### KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

Tender No: 46/2022-23/SE/PHC/PKD

JJM 2021-22 - WSS to Thachanattukara Panchayath - Construction of GLSR 66LL Supplying and Laying CWPM, distribution system and providing FHTCS (4721 Nos), erection of pumpset, transformer and road restoration. EMD: Rs. 5,00,000/ Tender fee: Rs. 15,000/-. Last Date for submitting Tender: 22-09-2022 03:00:pm. Phone: 04912544927. Website: www.kwa.kerala.gov.in www.etenders.kerala.gov.in Superintending Engineer KWA-JB-GL-6-748-2022-23 PH Circle, Palakkad

## GALANIT

### **GALLANTT ISPAT LIMITED**

(Formerly known as Gallantt Metal Limited) Regd. Office: "GALLANTT HOUSE", I-7, Jangpura Extension, New Delhi – 110014 Telefax: 011-45048767; Fax: 011-45048767; Website: www.gallantt.com; E-mail: csgml@gallantt.com CIN: L27109DL2005PLC350524 NOTICE

INFORMATION REGARDING 18TH ANNUAL GENERAL MEETING OF GALLANTT ISPAT LIMITED (FORMERLY KNOWN AS GALLANTT METAL LIMITED) TO BE HELD THROUGH YC (VIDEO CONFERENCING)/OAVM (OTHER AUDIO VISUAL MEANS)

NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting (AGM) of the Members of the Company will be held on Thursday, the 29th day of September, 2022 at 3.30 P.M. through Video Conferencing ("VC")/Other Audio Visual Means ("OAVM").

in view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) has vide its General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 read with General Circular No. 14/2020, General Circular No. 02/2022 dated May 05, 2022 read with General Circular No. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 08, 2020, April 13, 2020 and May 05, 2020 respectively and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 read with Circulars (collectively referred to as 'MCA Circulars') permitted the holding of the AGM through VC/ OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 (Act) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') the AGM of the Company is being held through VC/OAVM.

The Notice of the 18th AGM setting out the businesses to be transacted thereat and the Annua Report for the year ended 31st March, 2022 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/ Depositories in accordance with the aforesaid MCA Circulars and SEBI Circular dated May 12, 2020. Members may note that the Notice of 18th AGM and Annual Report 2021-22 will also be available on the Company's website https://www.gallantt.com and website of the Stock Exchange i.e. BSE Limited at https://www.bseindia.com; and NSE at https://www.nseindia.com. Members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM rate provided in the Notice of AGM. Members attending the meeting through VC/OAVM shall be becounted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013. counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013. The Company is providing remote e-voting facility to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company is providing facility of voting through e-voting system during the AGM. Detailed procedure for remote e-voting, voting during the time of AGM and participation in the AGM through VC/OAVM is provided in the Notice

f your email id is already registered with the Company/ Depository, login details for e-voting a

In case you have not registered your email address with the Company/ Depository and/or no updated your bank account mandate for receipt of dividend, please follow instructions below:

Physical Holding To register your email address for obtaining Annual Report

login details for e-voting etc.

Send an email request to the Company at csgml@gallantt.com providing Folio no., Name of Shareholder(s), scanned copy of the share certification (front and back), scanned copy of self-attested Pan Card of all holders scanned copy of self-attested Address proof of all holders for registering the company of self-attested Address proof of all holders for registering the company of self-attested Address proof of all holders for registering the company of self-attested Address proof of all holders for registering the company of self-attested Address proof of all holders for registering the company of self-attested Address proof of all holders for registering the company of self-attested Address proof of all holders for registering the company of self-attested Address proof of all holders for registering the company of self-attested Address proof of all holders for registering the company of self-attested Address proof of all holders for registering the company of self-attested Address proof of all holders for registering the company of the self-attested Address proof of all holders for registering the company of the self-attested Address proof of all holders for registering the company of the self-attested Address proof of all holders for registering the company of the company o

For receiving dividends directly in your bank accounts throug Electronic Clearing System (NECS) – Dividend not recommended b Board for F.Y. 2021-22

Send NECS Mandate Form available on the Company's websi

Serio NECS mandate Form available on the Company's website http://www.gallanit.com duly filled in and signed by all holders along with below mentioned attachments addressed to 'The Company Secretary Gallantt Ispat Limited (Formerly known as Gallantt Metal Limited) "GALLANTT HOUSE", I-7, Jangpura Extension, New Delhi – 110014'.

Self-Attested Copy of Pan Card of all holders.

Cancelled Cheque Leaf having Name (if name is not printed on cheque.

self-attested copy of first page of pass book) of all holders. Please contact your Depository Participant (DP) and register your emanded and bank account details in your demat account, as per the process Demat Holding

advised by your DP. The shareholders are requested to update their PAN with the Company (in case of shares held in

For Gallantt Ispat Limited (Formerly known as Gallantt Metal Limited)

Place: New Delhi Dated: 3rd September, 2022

(Nitesh Kumar Company Secretary M. No. F7496



# DISH TV INDIA LIMITED

Corp. Office: FC - 19, Sector 16 A, Noida - 201301, U.P. Regd. Office: Office No. 3/B, 3rd Floor, Goldline Business Centre, Link Road, Malad West, Mumbai 400064, Maharashtra E-mail: investor@dishd2h.com, CIN: L51909MH1988PLC287553, Website: www.dishd2h.com Tel: 0120-5047000, Fax: 0120-4357078

# NOTICE OF 34" ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 34th Annual General Meeting [AGM] of the members of Dish TV India Limited will be heli on Monday, September 26, 2022 at 12:30 PM (IST) through Video Conferencing (VC/JOther Audio Visual Means (DAVM), to transact the businesses as set forth in the notice of the AGM of the Company dated August 30, 2022, in complained with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the SEB (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos., 14/2020 dated April 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 5, 2020, 02/2021 dated January 13, 2021, 19/2021 da December 8, 2021, 21/2021 dated December 14, 2021 and 02/2022 dated May 05, 2022 issued by the Ministry of Corporat Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/ HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated Ma SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") [collectively referred to as 'Relevant Circulars'].

In compliance with the Relevant Circulars, the notice of AGM along with the annual report for the financial year 2021-2 in composite with the accessing continuous propriets and accessing a second of the composition of the compos www.dishd2h.com/annual-reports/, on the Website of the BSE Limited (BSE) at www.bseindia.com, on the website of National Stock Exchange of India Limited (NSE) at www.nseindia.com and also on the website of Na Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The relevant documents pertaining to the items of the business be transacted at the AGM shall be kept open for inspection by the members online during the AGM though

The venue of the meeting shall be deemed to be the Registered Office of the Company. Men VC/DAVM shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Act. The facility for appointment Proxies by the Members will not be available since this AGM is being conducted through VC/OAVM.

# Instructions for remote E-voting and E-voting during the AGM

- Pursuant to section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules 2014 and Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Company is pleased to provide the facility to the members to exercise their right to vote by electronic means or resolutions proposed to be passed at ABM. Members holding shares either in physical form or dematerialized for as on Monday, September 19, 2022 (cut-off date), can cast their vote electronically through electronic votin system (remote e-voting) of NSDL at www.evoting.nsdl.com. A person whose name is recorded in the Register Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on cut-off date shall t entitled to avail the facility of remote e-voting at the AGM.
- The remote e-voting period will commence at 09:00 AM (IST) on Thursday, September 22, 2022 and will end at 05:00 PM (IST) on Sunday, September 25, 2022. Thereafter the e-voting module shall be disabled by NSDL. Once the vote on a resolution is casted by members, the members cannot modify it subsequently
- Members who have acquired shares after the sending of the Annual Report through electronic means and before the cut-off date i.e. Monday, September 19, 2022, may obtain the USER ID and Password by sending a request a evoting@nsdl.co.in or investors@dishd2h.com. However, if a person is already registered with NSDL for remot e-voting then they may use their existing USER ID and Password, and cast their vote. Members attending the AGN who have not casted their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote through e-voting during th AGM. Members who have voted through remote e-voting shall be eligible to attend the AGM, however they shall
- Shareholders holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to get their email registered with the company's Registerar and Transfer Agent, Link Intime India Private Limited by clicking the link viz. https://linkintime.co.in/emailteg/email\_register.html or by writing to RTA with their details. Shareholders holding shares in dematerialized mode are requested to maister/undata shair e-mail addresses with the concerned Depository participant(s).

The procedure of electronic voting is detailed in the Notice of the AGM and is also available on the website NSOL viz. www.evoting.nsol.com. In case of queries, members may refer to Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Members available in the download section of the e-voting website of NSOL viz. www.evoting.nsdl.com. Members who need assistance before or during the AGM may send a request to NSDL a evoting@nsdl.co.in or Contact Mr. Amit Vishal, Assistant Vice President or Ms. Pallavi Mhatre, Sr. Manager, at th designated email ID: evoting@nsdl.co.in or call at Toll free no: 1800-1020-990 and 1800-22-44-30.

Any query or grievance connected with the AGM, other than e-voting, may be addressed to the Company Secretary at investor@dishd2h.com or at the corporate office address or members may contact
Ms. Trupti Parab, Link Intime India Private Limited, the Registrar & Share Transfer Agent of the Company a
C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroti (West), Mumbai - 400 083, Tel: -91 022 49186270, Fax: +91 022 49186060 time.co.in For Dish TV India Limite

Raniit Sing

ANUROOP PACKAGING LIMITED

NOTICE OF  $27^{\text{TH}}$  annual general meeting and e-voting information NOTICE is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of the Company will be held or Wednesdav. 28th September, 2022 at 05:00 p.m. Golden Charlot, western express highway, NH-8 Vasai, Thane, Maharashtra, 401208 to transact the business, as set out in the Notice AGM. The Company has sent the Notice of AGM on 5th September, 2022 through electronic mode to Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the circular issued by Ministry of Corporate Affairs dated May 5, 2020 read with circulars dated April 8, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") and SEBI Circular dated May 12, 2020. The Annual Report for Financial Year 2021-22 is available and can be downloaded way 12, 2020. The Amilian Reput of Handard Amilian Reput of Handard Amilian Reput of Handard Reput of Handar Incompliance with Section 108 of the Companies Act. 2013 read with Rule 20 of the Companie (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Member are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting) provided by M/s. KFin Technologies Private Limited ("KFintech"). The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid –up equity share capital of the Company as on Wednesday, September 21, 2022 ('cut– off date'). The remote e-voting period commences on 24th September, 2022 (9:00 a.m.) and ends on 27th September, 2022 (5:00 p.m.). During this period, Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by Mys. KFin Technologies Private Limited ("KFinetch"), thereafter. Those Members, who shall be present in the AGM and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through ballot voting system during the AGM. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date; may obtain the login ID and password by sending a request at evoting@Kfintech.com. However, if he/she is already registered with M/s. KFin Technologies Private Limited ("KFintech"), for e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the votes. I compliance with the General Circular numbers 20/2020, 14/2020, 17/2020 and all other applicable laws and circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA), Government of India and Securities and Exchange Board of India (SEBI), electronic copies of the Notice of the AGM and Annual Report for fiscal 2022 will be sent to all the shareholders whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). Shareholders holding shares in dematerialized mode, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depositary participants. Shareholders holding shares in physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the

physical mode are requested to furnish their email addresses and mobile numbers with the Company's Registrar and Share Transfer Agent Mys. KFin Technologies Private Limited("KFintech"). For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries or issues regarding attending AGM & e-Voting, you may refer to the Help & Frequently Asked Questions (FAQs) and E-voting user manual available at the download section of https://evoting.kfintech.com (KFintech Website) or Mr. Umesh Pandey, Manager (Unit: Affle (India) Limited) of KFin Technologies Private Limited, Selenium Tower B, Plot 31 & 32, Financial District, Nanakramguda, Serillingampally Mandal, Hyderabad — 500032, Fleangana, India or at enward rise/Mintech company at experience/Mintech company. einward.ris@kfintech.com and at evoting@kfintech.com or call KFintech'stoll free No. 1-800 3454-001 for any further clarifications. Place: Mumbai For Anuroop Packaging Limited Akash Amarnath Sharma

E-mail: investorrelations@ahlnorth.com; Website: www.asianhotelsnorth.com

Directo

DIN - 06389102

**ASIAN HOTELS (NORTH) LIMITED** CIN: L55101DL1980PLC011037 Registered Office: Bhikaiji Cama Place, M. G. Marg, New Delhi - 110066 Phone: 011 66771225/26; Fax: 011 26791033

Registered Office: Thane, Maharashtra Email: info@anurooppackaging.com

NOTICE OF THE 41<sup>ST</sup> ANNUAL GENERAL MEETING, **BOOK CLOSURE AND INTIMATION REGARDING CUT-OFF DATE, VOTING THROUGH ELECTRONIC MEANS ETC.** 

### NOTICE is hereby given that:

ASIAN HOTELS

Date: 05.09.2022

Vebsite: http://anurooppackaging.com/

- The 41\* Annual General Meeting (AGM) of ASIAN HOTELS (NORTH) LIMITED (the Company) will be held on Wednesday, the 28th September, 2022 at 10.30 a.m. through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) without the physical presence of the Members at a common venue, to transact the businesses as delineated in the Notice of the 41st AGM in pursuance of the applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act), rules framed thereunder, Securities and Exchange Board of India ('SEBI'), relevant Secretarial Standards and directions outlined by the Ministry of Corporate Affairs vide its General Circular Nos. 14/2020 read with 17/2020 dated 8th April, 2020 and 13th April, 2020 respectively, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, General Circular No. 21/2021 dated 14th December, 2021, and General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022 ("MCA Circulars") issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI (collectively referred to as "relevant circulars"). The deemed venue of the 41st AGM shall be the Registered Office of the Company
- The Company has sent Notice of the AGM alongwith Annual Report for the year ended 31st March, 2022 on 3rd September, 2022 through electronic mode to all the Members of the Company whose e-mail addresses are registered with the Company/RTA/ Depository Participant(s). Members will be able to attend the AGM through VC/OAVM facility by using their e-voting login credentials given in the e-mail forwarding Notice of the AGM and Annual Report. The weblink to attend the AGM is https://emeetings.kfintech.com. Members participating through VC/OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum u/s 103 of the Act.
- Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on cut-off date i.e. Wednesday, 21st September, 2022 may cast their vote electronically on the Ordinary and Special Business(es), as set out in the Notice of the 41st AGM through electronic voting system ("remote e-voting"). The Company has engaged the services of KFin Technologies Ltd. ("RTA") as the authorized Agency to provide remote e-voting facility. All the members are informed that:
- the Ordinary and Special Business(es) as set out in the Notice of the 41st AGM will be transacted through electronic means;
- ii. the remote e-voting shall commence on Saturday, the 24th September, 2022 at 9:30 a.m. (IST);
- iii. the remote e-voting shall end on Tuesday, the 27th September, 2022 at 5:00 p.m. (IST); the cut-off date, for determining the eligibility to vote through remote e-voting or through the e-voting system during the 41st AGM is Wednesday, the 21st September, 2022;
- members whose e-mail addresses are not registered/updated with the Company/RTA/Depository Participant(s) and any person who acquires shares and becomes member of the Company after dispatch of the Notice of the 41st AGM and is holding shares as on cut-off date i.e. Wedne 21st September, 2022 may obtain the User ID and initial password by following the instructions
  - a) Members holding shares in physical mode, who have not registered / updated their email addresses with the Company, are requested to register /update the same by clicking on https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/mobileemailreg.aspx or by writing to the Company with details of folio number and attaching a self-attested copy of PAN card at investorrelations@ahlnorth.com or to RTA at einward.ris@kfintech.com.
- (b) Members holding shares in dematerialised mode who have not registered their e-mail addresses with their Depository Participant(s) are requested to register /update their email addresses with the Depository Participant(s) with whom they maintain their demat accounts.
- (c) After due verification, the Company / RTA will forward your login credentials to your registered email address.
- (d) Follow the instructions given at Note no. 14.1 of the Notice of AGM to cast your vote.
- (e) You can also update your mobile number and e-mail address in the user profile details of the folio which may be used for sending further communication(s).
- vi. Members may note that: a) the remote e-Voting module shall be disabled by RTA after the aforesaid date and time for voting and once the vote on a resolution is cast by the member, the member shall not be allowed to change it subsequently; b) members who could not cast their vote through remote e-voting, shall be provided the opportunity to vote electronically during the 41st AGM; c) members may participate in the 41st AGM through VC/OAVM even after exercising their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the 41st AGM, and; d) a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting, participation in the 41st AGM through VC/OAVM facility and e-Voting during the 41st AGM, the Notice of the 41st AGM clearly lays out the detailed procedure for remote e-voting, attending the AGM through VC/OAVM and electronic voting at the AGM;
- Notice of the AGM and Annual Report 2021-22 have been uploaded on the Company's website www.asianhotelsnorth.com and may be viewed at/downloaded from its Notice Board or 'Annual Report' section under the main page 'Reports' or by clicking at the following link: Asian Hotels North - AGM Notice & Annual Report 2021-22 and are available on the websites of the Stock Exchanges i.e, BSE Limited www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited www.nseindia.com and also on the website of Company's RTA at https://evoting.kfintech.com/public/Downloads.aspx.
- viii. In case the Members have any query on the above matters, the Members may visit Help & FAQs section of RTA's website i.e. https://evoting.kfintech.com or contact the RTA i.e. KFin Technologies Limited at their office at Selenium Building, Tower B, Plot Nos. 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032 through Telephone No.: 1800 309 4001 (toll-free) or e-mail id: evoting@kfintech.com or contact RTA's official, Mr. D. Suresh Babu at suresh.d@kfintech.com. Members may also contact the Company at 011-66771225/1226 and email ld: investorrelations@ahlnorth.com
- The Board of Directors of the Company, at its meeting held on 9th August, 2022, has appointed Mr. Rupesh Agarwal, Managing Partner (Membership No. ACS 16302), failing him Dr. S. Chandrasekaran, Senior Partner (Membership No. FCS 1644) failing him Mr. Shashikant Tiwari, Partner (Membership No. FCS 11919), M/s. Chandrasekaran Associates, Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the remote e-voting process as well as the electronic voting at the AGM (Insta Poll) in a fair and transparent manner. The result of the voting shall be declared within the prescribed time and the same shall be notified to the Stock Exchanges and shall be uploaded on the website of the Company as well as that of RTA.
- Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 (the Act) read with Rule 10(1) of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (the Rules), and Regulation 42 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the Listing Regulations), the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 22nd September, 2022 to Wednesday, 28th September, 2022, (inclusive of both days), for the purpose of the AGM.

For and on behalf of Asian Hotels (North) Limited

Tarun Srivastava **Company Secretary & Compliance Officer** Membership No.: ACS -53209



















Place: New Delhi



Date: 3rd September, 2022







at home with Palm Print Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press Whatsapp & Mobile 9820113194

Watch on YouTube: 🚳 आप और आपका भविष्य

### अस्वीकृती

ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या कोणत्यार्ह किंवा सत्यतेसाठी नवशक्ति कोणतीही हमी देत नाही अशा जाहिरातींवर कोणतीही कृती करण्यापूर्वी त्यांनी स्वतः चौकशी करण्याचे किंवा तज्ञांचा सल्ल

घेण्याबाबत वाचकांना सचवण्यांत येते ह्या वर्तमानपत्रांत प्रकाशित झालेल्या किंवा अधिक वेबसाईटवर ई पेपर मध्ये अपलोड केलेल्या कोणत्याह जाहिरातीमधील कोणत्याही तथाकथित दिशाभूल करणाऱ्या किंवा बदनामीकारक मजुकरासाठी किंव कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी विधी न्यायालया किंवा न्यायाधिकरणात नवशक्तिच्या मुद्रक, प्रकाशक संपाटक आणि प्रोप्रायटर यांना जबाबदार धरता येणा नाही. ते दायित्व सर्वस्वी जाहिरातदारांचे असेल ज्यामध्ये नवशक्तिची कोणतीही भूमिका असणार नाही.

## **CHANGE OF NAME**

## NOTE Collect the full copy of Newspaper for the submission in passport office.

HAVE CHANGED MY NAME FROM DURGESHWARI LALJI GUPTA DURGESH LALJI GUPTA AS PER AADHAF

I HAVE CHANGE MY NAME FROM ANSARY SARFARAJAHMED ALIAHMED TO SARFARAJ ALI AHMED ANSARI AS PER GAZZETTE NO – M2292494 CL-102 I HAVE CHANGED MY NAME FROM TAHIRA KHATOON ABDUL MAJEED KHAN TO TAHIRA MOHSIN HUSAIN SHAIKH AS PER DOCUMENT.

I HAVE CHANGED MY NAME FROM SADIQ YASIN ANSARI TO SADIQUE YASIN ANSARI AS PER DOCUMENT. CL-110 A HAVE CHANGED MY NAME FROM NITINKUMAR DHANJI PATEL TO NITIN DHANJI PATEL AS PER DOCUMENT.

HAVE CHANGED MY NAME FROM SHAHEEN MOHD MOINUDDIN QURESHI TO SHAHEEN MOIN QURESHI AS PER DOCUMENT. CL-110 C

I HAVE CHANGE MY NAME FROM FARIDA MOHAMMED IQBAL TO FARIDA MOHAMMED IQBAL MANIYAR AS PER DOCUMENTS. HAVE CHANGED MY NAME FROM

MOHSEEN ALI NAUSHAD ALI SAYYED TO MOHSEEN NAUSHAD ALI SAYYED AS PER AADHAR CARD.

I HAVE CHANGED MY NAME FROM MR. PRAKASH AMRITLAL THAKKAR TO MR. PRAKASH AMRUTLAL THAKKAR AS PER DOCUMENTS.

I HAVE CHANGED MY NAME FROM GONDELIA MOHAMMAD YUNUS ABDUL GAFFAR TO MOHAMMAD YUNUS GONDALWALA AS PER DOCUMENTS CL-140 A

# CHANGE OF NAME

HAVE CHANGED MY NAME FROM GONDELIA SAFIA MOHAMMAD YUNUS TO GONDALWALA SAFIA MOHAMMAD YUNUS AS PER DOCUMENTS. CL-140 E DECLARED THAT MY NAME WRONGLY PRINTED IN MY CURRENT PASSPORT SURNAME : ANJUM ALLAUDIN GIVEN NAME: PRASLA BUT MY ORIGINAL NAME PRINTED IN MY PREVIOUSLY PASSPORT

PRASLA GIVEN NAME :

ALLAUDIN AS PER DOCUMENTS CL-140 ( I HAVE CHANGED MY NAME FROM ARZOO ARIF FAZAL (OLD NAME) TO ARZOO MANISHA PATEL (NEW NAME) AS PER THE MAHARASHTRA GAZETTE NO (M-2294789) PUBLISHED AS ON DATED 1-7 SEPTEMBER, 2022. CL-140 E

HAVE CHANGED MY NAME FROM

I HAVE CHANGED MY NAME FROM THE

HAVE CHANGED MY NAME FROM SHAIKH MUJEEBULLAH @ MAJIBULLA MOINUDDIN SHAIKH TO MUJEEBULLA

SHAIKH REHANA BANU @ SHAIKH REHANA BANO TO REHANA KHATUN FAROOQUI AS PER DOCUMENTS

I HAVE CHANGED MY OLD NAME FROM

HAVE CHANGED MY NAME FROM TANLLIA SHASHIKANT VENGLIRI EKAR TO TANUJA ALHAD KARAMBELKAR, VIDE GOVT. OF MAHARASHTRA GAZETTE (M-2291914) DT. 01-07 SEPT 2023 CL-364

I HAVE CHANGE MY NAME FROM MOHD IBRAHIM MOHD YUSUF QURESHI TO IBRAHIM MOHAMMAD YUSUF QURESH AS PER AFFIDAVIT. CL-401

ANUSHREE AVINASH MARATHE ANUSHREE NIKHIL KALE AS PER AADHAR NO 2898 0584 6680 I CHANGE MY NAME FROM : SUZAN

VIDE DEED POLL AFFIDAVIT NO: 04AA 418343 DTD 02TH SEPT 2022 , ANUSHREE AVINASH MARATHE HAVE

I VIMAL IS LEGALLY WEDDED SPOUSE OF NO 1077544L EX NK (TS) KATKAR ANNA KONDIBA. PRESENTLY RESIDENT AT KUMUD-37 NEW MANDALA ANUSHAKTINAGAR, MUMBAI - 400 094 HAVE CHANGED MY NAME FROM VIMAL TO VIMAL ANNA KATKAR AND DATE OF BIRTH FROM 05 JUN 1971 TO 09 FEE 1973 VIDE AFFIDAVIT DATED 30/08/2022

NO 49425 PRESENTLY RESIDENT AT FLAT NO.501/502, SHIV BHAGTANI MANOR 3B CHS LTD., CHANDIVALI FARM ROAD, NEAR SM SHETTY SCHOOL CHANDIVALI POWAI, SAKINAKA MUMBAI 400 072 HAVE CHANGED MY NAME FROM URMILA KAPOOR TO URMIL RAJESHWAR KAPUR VIDE AFFIDAVIT DATED 27 MAY 2022. CL-979 A

# **೧SBI** भारतीय स्टेट बैंक State Bank of India

रिटेल ॲसेट्स सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर, ठाणे दोस्ती पिनॅकल, गेट क्र. ३, प्लॉट ई७, रोड क्र. २२

याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ऑन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कल १३ (१२) सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वाप करून दिनांक १०.११.२०२१ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार श्री. चंदन ओमप्रकाश चौधरी यांद सूचनेतील एक्ण नमूद रकम ३१.१०.२०२१ रोजीसप्रमाणे रु. ८,९७,३३९.००/- (रुपये आठ लाख सत्त्वाण्णव हजार तीनशे एकोणचाळीस मात्र) सह पुढील व्याज, परिव्यय, प्रभाराची परतफेड सदर सूच-

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार व हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचन प्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे **श्री. चंद**न **ओमप्रकाश चौधरी** यांच्या मालकीच्या खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्य कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ व ९ अन्वये ०२ **सप्टेंबर,** २०२२ रोजी घेतल

तारण मत्तांच्या विमोचनाकरिता उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टचे कलम (१३) चे उप-कलम (८) च्य

फ्लॅट क्र. ०६, इमारत क्र.२, ओम साई धाम अशी ज्ञात, गाव गंधारे, कल्याण(पश्चिम), जिल्हा-ठाणे ४२१ ३०१ दिनांक :- ०२.०९.२०२२ ठेकाण :- कल्याण

घेणाऱ्या इच्छुकांनी अर्ज करण्याची मुदत दि.११.१०.२०२२ पर्यंत आहे.

विक्रीसाठी ठेवलेल्या सुरक्षित मालमत्तेचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.:

रु.६०,४३,२१५/

अधिक

दि.१.६.२०११

पासुन व्याज

मिळकतीचे वर्णन

नवी मुंबई पैकी कळंबोली

येथील प्लॉट नं.१९ सेक्टर १

सिडको, येथील दि नेस्ट को-

ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी

मधील फ्लॅट नंबर-९ यांसी

क्षेत्र अंदाजे ११७०.०० चौरस

पुर म्हणजेच १०८.७३ चौ.मी.

ठिकाण :कळंबोली

दिनांक: ३.९.२०२२

कळंबोली, ता.पनवेल, जि.रायगड ४१०२१८.

PRASLA ANJUM ALLAUDIN HAVE AND AADHAAR CARD IS SURNAME

PRASHANT MACHINDRANATH AVHAD TO PRASHANT MACHINDRA AVHAD AS PER DOCUMENTS.

SHAIKH UBAIDULLAH MUJEEBULLAH TO UBAIDULLAH MUJEEBULLA FAROOQUI AS PER DOCUMENTS. CL-140

FAROOQUI AS PER DOCUMENTS I HAVE CHANGED MY NAME FROM

CL-140 F

ARINA FELIX DSOUZA TO MY NEW NAME ARENA FELIX DSOUZA AS PER MAHARASHTRA GAZETTE NO

HAVE CHANGE MY NAME FROM

MACHADO TO : SUZAN ROSE MACHADO

CHANGED MY NAME TO ANUSHREE NIKHIL KALE AS PER AADHAR CARD

I URMILA KAPOOR IS LEGALLY WEDDED SPOUSE OF RAJESHWAR KUMAR EX PO

वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (प.) ४००६०४,

प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होंते.

विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताई रक्कम रु. ८,९७,३३९.००/- सह त्यावरील व्याज, परिव्यय, अनुशंगिक प्रभार या रकमेसाठी भाराअधी

तरतुदींकडे कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जात आहे. स्थावर मिळकतींचे वर्णन :-

प्राधिकत अधिकार

## फॉर्म क्र. सी ए ए २ माननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर, मुंबई खंडपीठ, मुंबई प्रमा अर्ज (सी ए ए) क्र. १३३/MB-IV/२०२२

प्लॅनेटसॅफ्रॉन.कॉम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (CIN: U72900MH2000PTC126882) नोदणीकृत कार्यालय : गाळा क्र. १ ए, तळमजला, इंडस्ट्रिमनोर, अप्पासाहेब मराठे मार्ग, एन आर सेंच्यूरी भवन, प्रभादेवी, मुंबई-४०००२५ महाराष्ट्र ..अर्जदार कंपनी क्र.१ सॅफ्रॉन आर्ट प्रायकेट लिमिटेड

(CIN: U22219MH1999PTC123237) नोदणीकृत कार्यालय : गाळा क्र. १ ए, तळमजला, इंडस्ट्रिमनोर, अप्पासाहेब मराठे मार्ग, एन आर सेंच्यूरी मवन, प्रमादेवी, मुंबई-४०००२५ महाराष्ट्र ..अर्जदार कंपनी क.२ सम्भागधारकांच्या सभेच्या सूचनेची जाहिरात

याद्रारे सूचना देण्यात येते की, दिनांक २६ ऑगस्ट २०२२ च्या आदेशानुसार राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणाने सॅफ्रॉन आर्ट मॅनेजमेंट कॉपेरिशन (हस्तांतरक कंपनी), प्लॅनेटसॅफ्रॉन कॉम इंडिया प्रायब्हेट लिमिटेड (अर्जदार कंपनी १ / हस्तांतरक कंपनी २) (एकृत्रितपणे हस्तांतरक कंपन्या), सॅफ्रॉन आर्ट प्रायब्हेट लिमिटेड ब्लोबर (अर्जदार कंपनी २/''हस्तांतरीती कंपनी'') आणि त्यांचे संबंधित भागधारकांसह एकत्रिकरण योजनेचा विचार करण्यासाठी आणि योग्य वाटल्यास सुधारणेसह किंवा त्याशिवाय मंजूर . करण्यासाठी वर निर्देशित केलेल्या कंपन्यांच्या समभागधारकांची सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत

सदर आदेशाच्या अनुशंगाने आणि त्यामध्ये निर्देशित केल्याप्रमाणे असे सूचित करण्यात येते की : १. अर्जदार कंपनी १ च्या समभागधारकांची समा सोमवार दिनांक १० ऑक्टोबर २०२२ रोजी दुगरी १२ वाजता, गाळा क. १ ए, तळमजला, इंडस्ट्री मनोर, अप्पासाहेब मराठे मार्ग, सेंच्यूरी मदन जवळ, प्रमादेवी, मुंबई–४०००२५ महाराष्ट्र येथे आयोजित केली जाईल, आणि

. अर्जदार कंपनी २ च्या सममामधारकांची सभा दिनांक ७ ऑक्टोबर २०२२ रोजी दूपारी १२ वाजता गाळा क्र. १ ए, तळमजला, इंडस्ट्री मनोर, अप्पासाहेब मराठे मार्ग, सैंच्यूरी यवन जवळ, प्रमादेवी, मुंबई–४०००२५, महाराष्ट्र येथे आयेजित केसी जाईत. सदर एकत्रीकरण योजनेच्या आणि कंपनी कायदा २०१३ मधील कलम २३०-२३२ अंतर्गत विधानाच्या प्रती कंपनीच्या नोंदणीकर

कार्यालयात किंवा त्यांच्या ॲडब्सेक्ट श्रीमती प्राची वझलवार – ३०८ जॉली मवन क्र १, १०, न्यू मरीन लाईन्य, मुबई ४०००२० येथून विनामूल्य मिळू शकतात. समेस उपस्थित राहून देण्याचा अधिकार असलेल्या व्यक्ती, व्यक्तिश : किंवा प्रतिनिधीदारे मत देऊ तात, तथापि सर्वे प्रॉक्सी विहीत नमुन्यात अर्जदौर कंपनीच्या संबंधित नोंदणीकृत कार्यालयात सभेपूर्वी कमीत कमी ४८ तास आधी दाखल होणे आवश्यक राहील.

जान बारका हुन जानन र पहार. ग्रेमिसी अर्ज अर्जदार कंगन्यांच्या संसंधित नोंदणीकृत कार्यालयातून विनामृत्य मिळव् शकतात. न्यायाधिकरणाने श्री. दिनेश गोपाल वझीरानी, संचालक हस्तांतरीती कंगनी यांना समांसाठी समेचे अध्यक्ष नियुक्त केले आहे. उपरोक्त योजनेला समेने मान्यता दिल्यास ती योजना माननीय न्यायाधिकरणाच्या त्यानंतरच्या मान्यतेच्या अधीन असेल.

दिनेश गोपाल वझीरानी समेसाठी नियुक्त अध्यक्ष

# dishti/

बिशटीवी इंडीया लिमिटेड कॉर्पोरेट कार्यालयः FC-19, सेक्टर-16 A, नोएडा - 201 301, च.प्र. कार्यालयः कार्यालय क्र.3/बी, 3रा मज लिंक रोड, मालाड पश्चिम, मुंबई-400064, महाराष्ट्र stor@dishd2h.com, CIN: L51909MH1988PLC287553, वेबसाईट: www.dishd2h.com दुरध्वनी क्रमांकः 0120-5047000. फॅक्स क्रमांकः 0120-4357078

### 34वी वार्षिक सर्वसाधारण बैठकीची जाहीर सूचना आणि रिमोट ई-वोर्टिग माहिती

नोटिस यादारे देण्यात येते की डिशटीवी इंडिया लिमिटेडच्या सदस्यांची 34वी वार्षिक सर्वसाधारण बैतक ("AGM") सो 26 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 12:30 वाजता (भारतीय प्रमाणवेळ) व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (VC)/अन्य ऑडिओ व्हिजुअल मिन्स (OAVM) सुविधेद्वारें, कंपनी कायदा, 2013 ("कायदा") यातील सर्व लागू तस्तुदी आणि त्याखाली केलेले नियम आणि SEBI (उत्तरदायित्वांचे सूचन आणि प्रकटन आवश्यकता) नियमावली, 2015 ("सूचन नियमावली"), त्याखाली केलेले नियम लयाने ("एमसीए परिपत्रके") जारी केलेल्या परिपत्रक क्रमांक 14/2020 दिनांक 8 एप्रिल २०२० 17/2020 दिनांक 13 एप्रिल 2020, 20/2020 दिनांक 5 मे 2020, 02/2021 दिनांक 13 जानेवारी 2021, 19/2021 दिनांक 3 डिसेंबर 2021, 21/2021 दिनांक 14 डिसेंबर 2021 आणि 02/2022 दिनांक 05 में 2022 आणि सिक्युरिटीज् ॲन्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने ('चेबी' परिप्रक') (एकविरापणे 'चंबंधित परिप्रक' म्हणून उठलेखित) जारी केलेत्या परिप्रके क्रमाक SEBUHO/CFD/CMD1/CIRIP/2020/79 दिनांक 12 में 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIRIP/2021/11 दिनांक 15 जानेवारी 2021 आणि SEBI/HO/CFD/CMD2/CIRIP/2022/62 दिनांक 13 में 2022, याचह वाणित अनुसार दिनांक 30 ऑगस्ट 2022 तारखेचे कंपनीच्या AGMच्या नोटिसमध्ये नमूद कामकाज करण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

ांबंधित परिपत्रकांच्या अनुसार, वित्तीय वर्ष 2021-22 साठीचा वार्षिक अहवाल AGM बोलावणारी नोटिससह इलेक्ट्रॉनिव पद्धतीने 04 सप्टेंबर 2022 रोजी त्या सदस्यांना पाठयली जातील. ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे किंवा डिपॉझिटर्र . सहमागी(गीं)कडे नोंदणीकृत असतील. वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्या वेबसाईट www.dishd2h.co वर, BSE लिमिटेड (BSE)च्या वेबसाईट www.bseindia.com वर, नेंशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE)च वेबसाईट www.nseindia.com वर आणि नेंशनल सिक्युपिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) यांच्या वेबसाई www.evotion.ned.com वर देखील जपलब्ध असतील AGM मध्ये होणाऱ्या कामकाजाच्या मदांशी निगदीत संबंधित गगदपत्रे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे AGMच्या दरम्यान सदस्यांद्वारे ऑनलाईन तपासणीकरिता खुली ठेवण्यात येतील.

या बैठकीचे ठिकाण कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय हे बैठकीचे ठिकाण समजण्यात येईल. VC/OAVM द्वारे सहमागी होणाऱ्य उपलब्ध नसेल कारण ही AGM VC/OAVM द्वारे करण्यात येत आहे.

### रिमोट ई-वोटिंग आणि AGM दरम्यान ई-वोटिंगसाठी सूचना:

कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम 2014 याचा नियम 20 आणि सेबी (उत्तरदायित्वांचे सूचन आणि प्रकटन आवस्यकता) नियम 2015 याचा नियम 44 सहवाचित या कायद्याच्या कलम 108 अनुसार, कंपनी AGMमध्ये पारित करण्यास प्रस्तावित उरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाचा हक्का बजावण्यासाठी सदस्यांना ही सुविद्या पुरवताना कंपनीला आनंद होत आहे. सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (कट-ऑफ दिनांक) रोजी प्रत्यक्ष किंवा डिमटेरियल समभाग धारक सदस्य www.evoting.nsdl.com वर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने NSDL च्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग सिस्टीमदा रिमोर इं-वोटिंग) त्यांचे मत देऊ शकतात. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदीमध्ये किंवा कट-ऑफ दिनांक अनुसार भेटरीजद्वारे देखमाल केलेले फायदेकारक मालकांचे रजिस्ट्रारमध्ये नोंदविले गेले आहे अशा व्यक्ती AGMमध्ये

रिमोट ई-बोटिंगचा कालावधी गुरुवार, 22 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ) सुरु होईल आणि रविवार, 25 सप्टेंबर 2022 रोजी संघ्याकाळी 5.00 वाजता (भारतीय प्रमाणवेळ) संपेल. त्यानंतर ई-बोटिंग मोड्युल

इलेक्ट्रॉनिक पद्धतीने वार्षिक अहवाल पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ दिनांक म्हणजे सोमवार, 19 सप्टेंबर 2 पूर्वी समभाग अधिग्रहित केलेले सदस्य त्यांचा USER ID आणि पासवर्ड evoting@nsdl.co.in किंवा nd2h.com या पत्त्यावर ईमेल पाठवून प्राप्त करु शकतील. परंतु, जर एखाद्या व्यक्तिने ई-वोटिंगसाठी NSDI. कडे यापूर्वीच नोंदणी केली असेल तर आपण आपला वर्तमान USER ID आणि पासवर्ड वापरुन, आपले मत देऊ शकता रिमोट ई-वोटिंगद्वारे आपले मत न दिलेल्या AGM ला उपस्थित सदस्य AGM दरम्यान ई-वोटिगद्वारे आपले मत देण्यास पात्र असतील. रिमोट ई-वोटिंगद्वारे मतदान केलेले सदस्य AGM ला उपस्थित राहण्यास पात्र असतील, परंतु ते बैठकीत मतदान

प्रत्यक्ष स्वरुपात सममाग धारण करणारे भागधारक आणि ज्यांनी कंपनीकडे आपले ईमेल पत्ते अद्ययावत केलेले नाहीत अश गम्बारकांना विनंती आहे की त्यांनी आपला ईमेल कंपनीचे निबंधक आणि हस्तांतरण एजंट्स लिंक इनटाईन इंडिया प्रायवेट मिटेड यांच्याकडे पुढील लिंकवर विलक करून नोंदबावेत; https://linkintime.co.in/emailreg/email\_register.htm

आहे की त्यांनी आपले ई-मेल पत्ते संबंधि डिपॉझिटरी सहमागी(गीं)द्वारे नोंदवावेत/अद्ययावत करावेत. AGM च्या नोटिसीमध्ये तपशिलवार दिलेली इलेक्ट्रॉनिक मतदानाची प्रक्रिया NSDL ची वेबसाई। www.evoting.nsdl.com वर देखील उपलब्ध आहे. काही प्रश्न असल्यास सदस्य NSDL ची वेबसाईट ing pedi com वर जान्सनलोज विभागात स्वयनका असलेन्या वारंवार विचारने जाणारे प्रश्न (FAOS) आणि ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात. ज्या सदस्यांना AGM पूर्वी किंवा दरम्यान सहाय्य हवे असेल o.in वर एक विनंती पाठवू शकतात किंवा श्री. अमित विशाल, सहाय्यक उपाध्यक्ष, NSDL किंवा श्रीमती ादी म्हात्रे, यरिष्ठ व्यवस्थापक, NSDL यांना निर्धारित ईमेल ID: evoting@nsdl.co.in वर संपर्क साधू शकता किंवा टोल फ्री क्रमांक: 1800-1020-990 आणि 1800-22-44-30 वर कॉल करु शकतात.

ई-वोटिंगखेरीज AGM संबंधी कोणतीही चौकशी किंवा तक्रार कंपनी सेक्रेटरी यांना inve किंवा कॉगोरिट कार्यालय परपायर पाठयू शकतात किंवा सदस्य यांच्याशी संपर्क साझू शकतात: श्रीमती तृसी परब, लिंक इनटाईम इंडिया प्रायवेट लिमिटेड, कंपनीचे निबंधक आणि शेअर हस्तांतरण एजंट C-101, 247 पार्क, LBS मार्ग, विक्रोळी (पिबिम), मुंबई - 400 083, दूरध्वनी: +91 022 49186270, फॅक्स: +91 022 49186060, ई-मेल:

इशटीवी इंडिया लिमिटेड करिता

मालमत्ता तपासणीची बोजा

दि नेस्ट को-

ऑप हौसिंग

सोसायटी

वरील काही

देय असल्यास

तारीख व वेळ

<u>आणि संपर्क</u> क्र.

दि.७/१०/२०२२

दुपारी १.०० वा. ते

२.३० वा.पर्यंत.

संपर्क : श्री.संतोष

शंकरराव देशमुख

मो.:

९६८९८८१३१०

(सुनिल एम.भणगे)

अधिकृत अधिकारी

श्री समर्थ सहकारी बँक लि., नाशिक

आवश्यक आहे.

दिनांक : ०५/०९/२०२२

दिनांकः 04 सप्टेंबर, 2022

श्री समर्थ सहकारी बँक लि., नाशिक केंद्र कार्यालय: नारोशंकर, राजेबहाहर बिल्डिंग, महात्मा गांधीरोड, नाशिक ४२२ ००१. फोन: २३०९४५०/५१.

Email Id: shrisamarthbank@rediffmail.com

१) आरक्षित किंमत

स्थिती

२) अनामत रक्कम

३) लिलाव बोली

4%

१) रु.६२.०१ लाख

(₹.३,१०,०००/-)

३) रु.६२.०१ लाख

पेक्षा अधिक.

२) आरक्षित किंमतीचे ताबा

जाहीर लिलाव नोटीस

(सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या नियम ८ अन्वये)

ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ (१२) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांच्या अंतर्गत खालील परिशिष्टात नमूद्

केलेली मिळकत उपरोक्त कार्यद्याच्या कलम ८(६) नुसार विक्रीस काढलेली असुन त्यासाठी तमाम लोकांकडून व विशेषता कर्जदार-मे.मेगा पॅक्स्-

भागीदारी संस्था तसेच भागीदार १) श्री.राजीव बिहारीलाल जांगिडा भागीदार २) सौ.समन राजीव जांगिडा, मिळकतदार व जामिनदार श्री. बिहारीलाल

जांगिडा व जामिनदार श्री.दिनेश मंगलचंद जांगिडा इच्छुक खरेदीदारांकडून लिलाव बोली मागविण्यात येत आहे. सदरची मिळकत ही दि.१२.१०.२०२२

रोजी देय रक्कम रु.६०,४३,२१५/- अधिक व्याज AS IS WHERE IS & WHAT IS BASIS ह्या तत्वावर विक्री करण्यात येत आहे. लिलावात भाग

लिलावाची

१२.१०.२०२२

रोजी

१.३० वा.

पासुन

२.३० वा.

पर्यंत

लिलावाचे ठिकाण – फ्लॅट नं.९, पहिला मजला, दि नेस्ट को–ऑप. हौसिंग सोसायटी, प्लॉट नं.१९, सेक्टर नं.१, कळंबोली, पुणे हायवे जवळ,

१) लिलाव प्रकिया AS IS WHERE IS & WHAT IS BASIS ह्या तत्वावर करण्यात येईल. २) दि.०७.१०.२०२२ रोजी सकाळी १.०० वाजेपासु-

दुपारी २.३० वाजेपर्यंत अधिकृत अधिकाऱ्यांच्या अनुमतीने इच्छुक खरेदीदार मालमत्तेची पहाणी करु शकतील व त्यासंबंधीत अधिक माहिती अधिकृ

अधिकाऱ्यांच्या पूर्व अनुमतीने बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात येऊन घेता येईल. ३) लिलाव प्रकियेत भाग घेणेसाठी ओळखपत्र व रहिवासी पुरावासह

रु.३.१० लाख डिमांड ड्राफ्टद्वारे श्री समर्थ सहकारी बँक लि., नाशिक यांचे नावांने भरण्यात यावा. ४) बोली रक्कम राखीव किंमतीपेक्षा अधिक असावी

५) ज्यांचा लिलाव मंजुर करण्यात येतील त्यांनी लिलावाच्या रक्कमेच्या २५% रक्कम (५% अनामत रक्कमेसह) ताबडतोब बँकेत भरणा करावयाची आहे उर्वरित रक्कम लिलाव झालेल्या तारखेपासुन १५ दिवसांच्या आत भरणा करावयाची आहे. ६) उर्वरित ७५% रक्कम ही लिलाव तारखेपासुन १५ दिवसाचे

आत भरणा करणे आवश्यक आहे. रक्कम मुदतीत भरण्यात कसुर केल्यास सदरची विक्री रद्दबातल होईल व मिळकत पुन:श्च विक्रीसाठी काढण्यात येर्सल

तसेच अनामत म्हणून २५% रक्कम किंवा जी रक्कम भरली आहे ती जप्त करण्यात येईल. या बाबत कोणतीही तक्रार करता येणार नाही. ७) लिलावार्च

संपुर्ण रक्कम भरणा केल्यानंतर तसेच बँकेच्या संचालक मंडळाची स्वीकृती मिळाल्यानंतर अधिकृत अधिकारी द्वारे विक्री प्रमाणपत्र खरेदीदाराच्या लाभार

देण्यात येईल. ८) लिलावाची तारीख व वेळ यात बदल करण्याचे संपुर्ण अधिकार अधिकृत अधिकारी यांनी राखून ठेवलेली आहे. तसेच कोणतेही कार

न देता लिलाव नाकारण्याचे अधिकार अधिकृत अधिकारी यांनी राखुन ठेवलेले आहे. या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार स्विकारली जाणार नाही

तसेच स्पष्टीकरण ही दिले जाणार नाही. ९) मालमत्तेच्या तबदिली/हस्तांतरण, स्टॅम्पङ्युटी, रजिस्ट्रेशन खर्च, सोसायटी मेन्टेनेंस, घरपट्टी, पाणीपट्टी,

विक्रीच्या अटी व शर्ती या श्री समर्थ सहकारी बँक लि. नाशिकच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे website www.samarthbanknsk.com

विजबिल व इतर संबंधित सर्व खर्च करण्याची संपुर्ण जबाबदारी खरेदीदार यांची राहील. तसेच त्यासंबंधी संपुर्ण पुर्तता खरेदी करणार यांनी करावयाची आहे.

(इंग्रजीतील मूळ सूचना ग्राह्य धरावी.)

तारीख व वेळ

निम्न स्वाक्षरीकार हे श्री समर्थ सहकारी बँक लि., नाशिकचे अधिकृत अधिकारी असून सिक्यूरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल

सदस्यत्व क्रमांकः A15442

# चित्तपावन ब्राह्मण संघ, मुंबई

शं. वि. सोवनी पथ, गिरगांव, मुंबई ४००००४

## वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

चित्तपावन ब्राह्मण संघाची सन २०२०-२०२१ ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १८ सप्टेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता संघाचे सभागृहात आयोजित केली आहे. तरी सर्व सभासद बंधू-भगिनींनी वेळेवर उपस्थित राहावे हि

सभेपुढील कामे

१) मागील सभेचा वृत्तांत वाचून संमत करणे.

२) सन २०२०-२०२१ चे वार्षिक अहवाल वाचन.

३) सन २०२०-२०२१ चे आय-व्यय निरीक्षकांनी लेखापारीक्षित केलेले (audited accounts) जमा-खर्च संमत करणे.

४) सन २०२१-२०२२ करिता आय-व्यय निरीक्षकांची नेमणूक करणे व त्यांचे मानधन ठरविणे.

अध्यक्षांच्या अनुमतीने आयत्यावेळी येणारी कामे.

कार्यवाही

सौ. अनघा बेडेकर / श्री. सुबोध नरवणे श्री. शंतनू अभ्यंकर वरील सभा गणसंख्येच्या अभावी स्थगित करावी लागल्यास तीच सभा त्याच दिवशी त्याच ठिकाणी सकाळी १०.१५ वाजता भरेल. या सभेला गणसंख्येचे बंधन राहणा नाही.

टीप : लेखापरिक्षित जमाखर्च व अहवाल ज्या सभासदांना पहायचा असेल, तो संघाच्या कार्यालयीन वेळेत दिनांक १० सप्टेंबर २०२२ पासून उपलब्ध असेल व त्यावर काही प्रश्न विचारायचे असतील तर सभेपूर्वी किमान ४ दिवस त्याची सूचना संघाच्या कार्यालयात द्यावी, ही विनंती.

(रेग्युलेशन १५ (१)(ए)/१६(३) पहा)

निशाणी क. ३१४२

कर्ज वसुली न्यायाधिकरण, मुंबई (डीआरटी ३) युनिट क्र. ३०७ ते ३१०, ३रा मजला, काकडे बीझ आयकॉन बिल्डिंग, शिवाजी नगर, पुणे-४११ ००५

खटला क्र. ओए/२७४/२०१७ ॲक्टच्या कलम १९ च्या उपकलम (४) सहवाचता कर्ज वसुली न्यायाधिकरण(प्रक्रीया) नियमावली, १९९३ च्या नियम ५ च्या उप-नियम (२ए) अन्वये समन्स

> बँक ऑफ महाराष्ट विरुद्ध

(१) गणेश सावंत, यांचा मलगा-दाजी, फ्लॅट क्र. १६, २रा मजला, समर्थ छाया कॉम्प्लेक्स, माधळे माव्हाड, पोस्ट-बिरवाडी, तालुका-महाड, रायगड, महाराष्ट्र-४०२ ३०२ (२) श्री. धनंजय दत्तात्रय पटवर्धन, राहणार बिरवाडी बाजार पेठ, पोस्ट बिरवाडी, तालुका-महाड, रायगड

००६ २०४-बाराह्म न्याअर्थी, वरील नमूद **ओ. ए./२७४/२०१७** नामदार पीठासिन अधिकाऱ्यांसमोर ०४.०७.२०२२ रोजी

सचीबाद केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २५,०५,५७०/- च्या कर्जाच्या वस्लीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर (ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज).

ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत. (i) विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या तीस दिवसांत कारणे (ii) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि मत्तांव्यतिरिक्त

मेळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे : (iii) मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु हमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यार

किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. (iv) तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्यार्ह मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि

मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण (v) व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती यांच्या विक्रीतन रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तार

हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. तुम्हाला **०७.१०.२०२२ रोजी सकाळी १०.३० चा**. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत अर्जदारांन सादर करण्याचे व **प्रबंधकांसमोर** हजर ग्रहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्य

गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल माझ्या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या ११.०७.२०२२ रोजी दिले



समन्स जारी करणारे प्राधिकृत अधिकारी

# मनी२मी फायनान्स प्रा. लि.

७०२, हरी ओम आयटी पार्क, डेल्टा गार्डन कॉम्प्लेक्स जवळ, एमआयडीसी रोड, महाजनवाडी मिरा रोड (पूर्व), ठाणे - ४०११०७. फोन : ७२०८४९६००१/२

लिलाव सूचना खालील नमूद कर्ज खाते क्रमांक धारक कर्जदारांनी खालील विनिर्दिष्टनुसार सोने दागिणे तारण ठेवून सोने कर्ज सुविधा घेतली आहे. कर्जदारांनी थकवाकीचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे कंपनीला थकवाकी रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सूचना जारी करणे भाग पडले होते. तथापी कर्जदारांनी त्यांची थकवाकी चुकती/पूर्ण करण्यास कसूर केली आहे म्हणून मनी२मी फायनान्स प्रा. लि. च्या नाव तारण सोने दागिन्यांचा लिलाव करणे कंपनी मनी२र्म

ग्राहकाचे नाय आणि कर्ज क्र.: अष्ठमद अती रज्ञाव (पीआर०६५८२): जीएतबीडब्ल्युडीएए०१५४४, जीएतबीडब्ल्युडीएए०१५९२, जीएतबीडब्ल्युडीएए०११२०; आशिष गायकवाड (पीआर००५६२): जीएतबीडब्ल्युडीएए०१८००, जीएतबीडब्ल्युडीएए०१११४; अतुत जाघव (पीआर००४०५) जीएतबीडब्ल्युडीएए०११०; आयशा रोख (पीआर००४९७८): जीएतबीडब्ल्युडीएए०१९६३; भरत सामल (पीआर००६१५२) जीएतबीडब्ल्युडीएए०११६८; भावेश नाईक (पीआर००४४५९) : बीएलबीडब्ल्युडीएए०२४०३ ; भावेश पाटिल (पीआर००४०५५) बीएलबीडब्ल्युडीएए०१८३८ दताव्रय खरगे (पीआर००७२२४): जीएलबीडब्ल्युडीएए०१९८८ ; दवानंद पाटील (पीआर००३०८१) जीएलबीडब्ल्युडीएए०२४५६, जीएलबीडब्ल्युडीएए०२४५४, जीएलबीडब्ल्युडीएए०२४५५ ; दीपक बडोलक (पीआर.०४४०७) : जीएलबीडरून्युडीएए०११३६ ; दिनेश केणी (पीआर.०४३६२) : जीएलबीडरून्युडीएए०१९३९ जीएलबीडरून्युडीएए०१९४१, जीएलबीडरून्युडीएए०२००३, जीएलबीडरून्युडीएए०२२४९ ; दिवेश म्हात्रे (पीआर.००३८८७) जीएलबीडब्ल्युडीएए०१४६०, जीएलबीडब्ल्युडीएए०१५५७, जीएलबीडब्ल्युडीएए०२३८९, जीएलबीडब्ल्युडीएए०२३८५ लबीडब्ल्युडीएए०२४३४, जीएलबीडब्ल्युडीएए०२४३३, जीएलबीडब्ल्युडीएए०२४३०, जीएलबीडब्ल्युडीएए०२४२९ बीएलबीडब्ल्युडीएए०२३८४, जीएलबीडब्ल्युडीएए०१८९७ ; कल्पेश पाटील (पीआर००३९१४) : जीएलबीडब्ल्युडीएए०२२५ , किरण भोईर (पीआर००४६१६) : जीएनबीडब्ल्युडीएए०२४१३, जीएनबीडब्ल्युडीएए०२४११, जीएनबीडब्ल्युडीएए०२४१; ; लक्ष्मीराज गजूळ (पीआर००३९१२) : जीएनबीडब्ल्युडीएए०१६४४, जीएनबीडब्ल्युडीएए०१६४३ जीएलबीडब्ल्यूडीएए०१६४२, जीएलबीडब्ल्यूडीएए०१६४१ ; महेश अन्नलदास (पीआर००६९२)

जीएलबीडब्ल्यडीएए०२०९७ : मोहम्मद आशिफ सिटीकी (पीआर००६८५५) : जीएलबीडब्ल्यडीएए०१७६६ : निलेश ठाका वार्षणांकाञ्चर्यकार्षणाः ५६, तारान्यः तारांचाः तारांचाः (राकार्यः ४५८५), वार्षणांकाञ्चरः । (पीआर००५५५०): जीएतवीडब्ल्यूडीएए०१४६२ । वव वैस्वाल (पीआर००४०८२) वीएतवीडब्ल्यूडीएए०१४३२ ; रामदा म्हसकर (पीआर००४६७८): जीएतवीडब्ल्यूडीएए०१४४२, जीएतवीडब्ल्यूडीएए०२१४१ ; शाहजीव अन्सारी (पीआर००५२८७) : जीएलबीडब्ल्यूडीएए०२१९२ ; सरत सब्बानी (पीआर००५२७०) : जीएलबीडब्ल्यूडीएए०२२३८ श्रीनिवास नाल्ला (पीआर००५६११) : जीएलबीडब्ल्यूडीएए०१७८३, जीएलबीडब्ल्यूडीएए०१२०६ जीएलबीडब्ल्यडीएए०२०४४, जीएलबीडब्ल्यडीएए०२२२५ : वैभव अडसळे (पीआर००६३२५) : जीएलबीडब्ल्यडीएए०१४० ; विनायक पासीकांती (पीआर००४१११) : जीएलबीडब्ल्युडीएए०२२७९ ; यशवंत म्हांत्रे (पीआर००४०८३) जीएलबीडब्ल्युडीएए०१०७९ अक्षय खरात (पीआर००६२६८) : जीएलकेवायईएए०२०३१ ; द्यानंद पाटील (पीआर००३०८२ : जीएलकेवायईएए०३०१६ दिलीप देशेकर (पीआर००३१६१) : जीएलकेवायईएए०१९९५, जीएलकेवायईएए०२१४१ ; दुगेंह फडोळ (पीआर००४२७९) जीएलकेवायईएए०२८१५, जीएलकेवायईएए०२८७७, जीएलकेवायईएए०२८१८ ; गणेश सोनवर्ण (पीआर००६५१०) जीएलकेवायर्डएए०२१७७ : इंद्रप्रकाश तिवारी (पीआर००६७८५) : जीएलकेवायर्डएए०२३७५ : जळी बोराह (पाजारण-१९४७) जाएलकायावर्ष्ट्रप्र-१५३५) इक्ष्रम्बन्ना सामार् (पाजारण-१५४२) जाएलकायावर्द्ध्र्पर-१५४ ; बुळा बार (पीजारण-१३४५) जीएलकेवायार्वर्ष्ट्रप्र-१८३६, जीएलकेवायर्वर्ष्ट्ए-१९४७ ; केलास चंचलानी (पीजारण-१८५५) जीएलकेवायर्वर्ष्ट्र-१९८८, जीएलकेवायर्वर्ष्ट्र-१९४०, जीएलकेवायर्वर्ष्ट्रप्र-१९६९ ; केलास पावर्षे (पीजारण-१८६०) जीएलकेवायईएए०२९१७ ; मनोज ठोकळे (पीआर००७६११): जीएलकेवायईएए०२९८४ नीलम मिश्रा (पीआर००४४६७) जीएलकेवायईएए०२४४४ ; रत्नदीप मोकल (पीआर००३०४७) : जीएलकेवायईएए०२९०२ ; रवी कारोतिया (पीआर००६२२१ ः जीएलकेवायर्ड्पए०१९९१, जीएलकेवायर्ड्पए०१९९४ ; रोहन गुप्ता (पीआर००५६८४) : जीएलकेवायर्ड्एए०२८७६ ; रोहिराह पावशे (पीआर००३१३२) : जीएलकेवायर्डएए०२०३८ ; रुपेश रोकडे (पीआर००४९३८): जीएलकेवायर्डएए०२४७० ; साग सोनवणे (पीआर००७५८८): जीएलकेवायर्डएए०२८४९, जीएलकेवायर्डएए०२९९१ ; समीर मोरे (पीआर००४३९४) जीएलकेवाबर्इएए.०८३९ ; अञ्चल फडार्रा (पीआर.००४२१५) : जीएलकेवाबर्इएए०२८७१ ; शोकत शेख (पीआर.००६०३१) जीएलकेवाबर्इएए.०२८०६ ; उज्चला जागे (पीआर.००३०७७) : जीएलकेवाबर्इएए०१०९३ ; विवेक काळे (पीआर.००७६२९) जीएलकेवायर्डणण०२८७८, अभिषेक परिहार (पीआर०००६६७) : जीएलएमआर्रडणण०२९२७, जीएलएमआर्रडणण०२९८ जीएलएमआरईएए०२९८४ ; अनिल दीक्षित (पीआर००३४८९) जीएलएमआरईएए०२०८९ ; आंसिफ शेख (पीआर००६५२: : जीएलएमआरईएए०२९६६ ; दीपक गुप्ता (पीआर००८२२२) जीएलएमआरईएए०३६६५ ; हार्दिक दोशी (पीआर००६५०) बीएलएमआरर्डएए०२११४ , मुमताञ खान (पीआर००६३२३) जीएलएमआरर्डएए०३०१० ; जे मुनइक्षा रोख (पीआर००७५८३ - जीएलएमआरर्डएए०३३७९ ; रुपा मुद्धा (पीआर००६१३८) जीएलएमआरर्डएए०२८५७ ; सिरताञ बीघ (पीआर०००७७७) जीएलएमआरईएए०२९३३ : स्वेक्षा शर्मा (पीआर०००१३९) जीएलएमआरईएए०३५७३ : उषा दुबे (पीआर००३६९२ जीएलएमआरईएए०२८१८, जीएलएमआरईएए०३५४२, जीएलएमआरईएए०३६३९ ; विक्की दळवी (पीआर०००५७७) जीएलएमआरईएए०३००७ ; विजय भगत (पीआर००६८४८) : जीएलएमआरईएए०३१५९. दयाल जाधव (पीआर००७५४१)

जीएलपीडीजीएए,०१२० ; प्रलाध शेलार (पीआर,०७९०३) ; जीएलपीडीजीएए,०२०१, आक्षिण सावंत (पीआर,००६३६०) जीएलटीएचडब्ल्यूएए,०२२६ ; जर्बेंद्र पाटील (पीआर,००६४५५) : जीएलटीएचडब्ल्यूएए,०२५२ ; रक्षा गुरव (पीआर,०७७९२ ः जीएलटीएचडब्ल्यूएए००२४८ , जीएलटीएचडब्ल्यूएए००२४४ ; रविंद्र मुख (पीआर००७५१) : जीएलटीएचडब्ल्यूएए००२४ ; शाहीन सय्यद (पीआर००७७५७) : जीएलटीएचडब्ल्यूएए००२८४, जीएलटीएचडब्ल्यूएए००२८४ जीएलटीएचडब्ल्यूएए००२६२, जीएलटीएचडब्ल्यूएए००२७४, जीएलटीएचडब्ल्यूएए००२५९, जीएलटीएचडब्ल्यूएए००२५९ सुधीर शेंडो (बिआर ०७४५६): जीएटटिएंनडब्स्यूएए००२१५, जीएटिएंनडब्स्यूएए००२१५, जीएटिएंनडब्स्यूएए००२१५, जीएटिएंनडब्स्यूएए००२१५, बीएटिएंनडब्स्यूएए०२७८ : सुरज पाटील (पीआर००७३८८): जीएलटीएचडब्स्यूएए००२५३: अलेक्सिओ डोलाः (पीआर००२६७५) : जीएलवीएचडब्ल्यूएए०२५०७ ; आशिष सोनी (पीआर००५३६१) : जीएलवीएचडब्ल्यूएए०२५४३ ; ड्रेसन मांगा (पीआर००३४९०) : जीएलवीएचडब्ल्यूएए०२५३८ ; जगदीश जोगळे (पीआर००१५०५) : जीएलवीएचडब्ल्यूएए०२८०१ ; जस्मिना धारावी (पीआर००१७२०): जीएलबीएचडब्ल्यूएए०२६२३ ; खतरुनिसा मनिहार (पीआर००३८८८) जीएलबीएचडब्ल्यूएए०२५३३ ; माल्कॉम मिरांडा (पीआर०००८८६) : जीएलबीएचडब्ल्यूएए०२८२९ जीएलबीएचडब्ल्यूएए०२८४७ ; मनीषा माल्या (पीआर००१०१३) : जीएलबीएचडब्ल्यूएए०१८२० ; मो. शाह आलम (पीआर००७०८६) : जीएलवीएचडब्ल्यूएए०२८६९ ; मिथिलेश राजभर (पीआर००१११९) : जीएलवीएचडब्ल्यूएए०२०७१ मोहम्मद कासिम कुरेशी (पीआर००१६४०) : जीएलवीएचडब्ल्यूएए०२४३४, जीएलवीएचडब्ल्यूएए०२३१० ; मोरस चिंचर (पीआर००४४०३) : जीएलबीएचडब्ल्यूएए०२७९९ मुकरम शेख (पीआर००१०७९): जीएलबीएचडब्ल्यूएए०३१७७ ; मुनव्व खान (पीआर००२४७१): जीएलबीएचडब्न्यूए७२२००, जीएलबीएचडब्न्यूए०२००१ ; परमेक्ष डोईफोडे (पीआर००३३४८) : जीएलबीएचडब्न्यूएए०२६२१ ; प्रदिय राठोड (पीआर००२७१९): जीएलबीएचडब्न्यूएए०२५१३ ; प्रथमेश शिंटे (पीआर०००९६३): जीएलबीएचडब्ल्यूएए०२५९२ ; राहुल पाटकर (पीआर००३३३०): जीएलबीएचडब्ल्यूएए०२२६३ ; राजेश पालन (पीआर००२२९९) : जीएलबीएचडब्ल्यूएए०२८२४ ; राजेश यादव (पीआर००३२०९): जीएलबीएचडब्ल्यूएए०१९८५, जीएलबीएचडब्ल्यूएए०१९८६ ; रमाकांत भंडारी (पीआर००४४४०) : जीएलबीएचडब्ल्यूएए०२४९६ ; रेणुका मोरे जाएवनाएषडब्ल्यूए०२४८६ ; स्माकात मडारा (पाआर०२४४४) : जाएवनाएषडब्ल्यूए०२४६६ ; राज्ञ तिमा (पीआर००३४८५१) : जीएवनवीएचडब्ल्यूए०२४४५ ; रोज दिनीस (पीआर००३४४३) : जीएवनवीएचडब्ल्यूए०२४६६ ; साविदा खान (पीआर००५०६६) : जीएवनवीएचडब्ल्यूए०२४४३ ; संजय माल्या (पीआर००३४५५) : जीएवनवीएचडब्ल्यूए०१५९२ ; शवनम विस्वाडकर (पीआर००५५७०) : जीएवनवीएचडब्ल्यूए०३०१५ ; शारिक शेख (पीआर००२४४१):जीएवनवीएचडब्ल्यूएए०२४७८ ; शैलीन पातिल (पीआर००५८३६) : जीएवनवीएचडब्ल्यूए०२२७७ ; शुभदा (पाजार-१८६४): जोएलनोएनडब्ल्यूएए०२६४१ ; सोहेल नवनले (पीआर००१५०२) जोएलनोएनडब्ल्यूए०२६४४ ; जुन्द पुन्नड (पीआर००४८४): जोएलनोएनडब्ल्यूएए०२६४४ ; सोहेल नवनले (पीआर००१५००): जीएलनोएनडब्ल्यूए०२६४४ स्टीफन बानियर (पीआर०००४९४) : जीएलनीएनडब्ल्यूएए०२४४४ ; स्वान्ताली मेहेकर (पीआर००९४४): जीएलनीएनडब्ल्यूएए०१४५५, जीएलनीएनडब्ल्यूएए०२४४० ; स्वान्ताली मेहेकर (पीआर००९४४): जीएलनीएनडब्ल्यूएए०७४९ ; विकास नाटो (पीआर००२२५२): जीएलनीएनडब्ल्यूएए०२७४१.

क्रसूरवार कर्जदारांकडे सदर सूचना प्रकाशना नंतरही परंतू **१९ सप्टेंबर, २०२२** रोजी किंवा पूर्वी सर्व प्रयोज्य प्रभारांसह संपू थकबाकी प्रदान करण्याचा आणि त्यांचे कर्ज खाते समाप्त करण्याचा पर्याय आहे. कसूरदार ग्राहकांकडून **१९ सप्टेंबर, २०२**३ नंतर प्रदान प्राप्त झाल्यास ते थकबाकी परताव्यासाठी म्हणून विचारात घेतले जाणार नाही. सदर भरणा लिलाव प्रक्रियेनंत समायोजित करण्यात येईल. तथापि, कस्रस्टार कर्ज सदर प्रकाशनाच्या दिवशी किंवा त्यानंतर म्हणजेच ०५ **सप्टेंबर,** २०२<sup>.</sup> रोजी बंद करण्यात येईल, त्यांना प्रमाणानुसार प्रकाशन शुल्क सहन करावे लागेल.

वरील नमूद सोने दागिण्यांचा लिलाव येथे करण्यात येईल : मनी२मी फायनान्स प्रा. लि., येथे स्थित **मनी२मी फायना**न प्रायक्तुर लिमिटेड, ७वा मजला, हरी ओम आयटी पार्क, डेल्टा गार्डन कॉम्प्लेक्सच्या मागे, एमआयडीसी रोड महाजनवाडी, मीरा रोड (पूर्व) – ४०११०७ दिनांक : २० सप्टेंबर, २०२२ वेळ : स. ११.३० वा. बोलीदारांना दिनां १९ सप्टेंबर, २०२२ रोजी सोन्याच्या दागिन्यांचे निरिक्षण करण्याकरीता बोलाविण्यात येत आहे. सोन्याचा लिलाव '' जे आहे जसे आहे.' तत्त्वावर केला जाईल. लिलाव कंपनीहारे घाटून दिलंट्या प्रक्रिये अंतर्गत आणि अटी व शतींच आवींजित करणवा वेईल. कसूरदार खात्यांच्या संदर्भातील लिलाव लिलावाच्या दिवशी पूर्ण न झाल्यास, तारण सोन्याच्या दागिन्यांचा कोणत्याही पुढील सुबनेशिवाय पुढील दिवशी लिलाव करण्यात वेईल. कंपनी त्यांच्या स्वच्छानिर्णयाने कोणत्याही लिलावाकरीता अटी व शतींमध्ये बदल करू शकतील. लिलावामधील सहभाग आणि बोर्लीची स्वीकृती 'कंपनीच्या एकल स्वेच्छानिर्णयावर असेल. कंपनीने कोणतीही पूर्व सूचना दिल्याशिवाय कोणतेही खाते काढून टाकण्याचे हक ग्रखून ठेवले आहेत आणि त्यांच्याकडे पूर्व सूचनेशिवाय लिलावाची तारीख रह,/बदल करण्याचे हक आहेत. बोलीटारांना लिलावाच्या दिवशी सध्याचे दोन छायाचित्रासह पड़ताळणीसाठी त्यांचे ओळखपत्र, सही आणि पत्याच्या प्राव्याची प्रत सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. बोलीदारां त्यांच्या प्रस्तावासह इअर म्हणून रु. १,००,०००/ – ची पे ऑर्डर जोडण्याची विनंती करण्यात येत आहे. लिलावाच्या अर्ट आणि शतींच्या कोणत्याही पुढील तपिंशलाकरिता तुम्हाला मनीश्मी फायनान्स प्रा. लि. येथे श्रीम. श्रद्धा शर्मा यांना संपर्क करणे

कु. गुंजन शर्मा मनी२मी फायनान्स प्रा. लि.

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा यांचे न्यायालयात प्रशासकीय इमारत, १० वा मजला, चेतना कॉलेज समोर, मुंबई - ४०००५१ दूरध्वनी क्र./फैक्स : २६४२९८७४ Email ID : dslrmsd@yahoo.com

वांद्रे (पू.) दिनांक :- ०१/०९/२०२२ (महाराष्ट्र जिमन महसूल अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये)

न्यू स्वस्तिक लॅंन्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन रा. १५४, जांबली मोहल्ला, बापू खोटे स्ट्रीट,

> विषय - नगर भूमापन ओशिवरा, तालूका अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर येथील न.भू.क्र. ६०० या मिळकती बाबत महाराष्ट्र जिमन महसूल

उपरोक्त प्रस्तूत विषयांकीत चे मिळकती बाबत न्यू स्वस्तिक लॅंन्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी या न्यायालयात अपील दाखल केलेल आहे, सदर प्रकरणी सुनावणी सुरु असून यापूर्वी झालेल्या सुनावणीस आपणांस नोटीस पाठवून देखील आपण गैरहजर आहात, तरी आता नगर भूमापन ओशिवरा, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगर येथील न.भू.क्र. ६०० या मिळकती बाबतचे अपील प्रकरणी सुनावणी दिनांक १९/०९/२०२२ रोजी दुपारी १२.०० वाजता नेमणेत आली आहे. सदरचे तारखे दिवशी आपण सुनावणी वेळी हजर रहावे. सुनावणी वेळी गैरहजर राहिल्यास आपले काहीही म्हणणे नाही. असे समजून आपले गैरहजेरीत सुनावणी करून निर्णय घेतला जाईल याची नोंद घ्यावी.



धनाजीराव धायगुडे जिल्हा अधिक्षक भूमि अभिलेख, मुंबई उपनगर जिल्हा

मनी२मी फायनान्स प्रा. लि.

७०२, हरी ओम आयटी पार्क, डेल्टा गार्डन कॉम्प्लेक्स जवळ, एमआयडीसी रोड, महाजनवाडी, मिरा रोड (पूर्व), ठाणे - ४०११०७. फोन : ७२०८४९६००१/२

### लिलाव सूचना

खालील नमट कर्ज खाते क्रमांक धारक कर्जदारांनी खालील विनिर्दिष्टनुसार सोने दागिणे तारण ठेवून सोने कर्ज सुविध घेतली आहे. कर्जदारांनी थकबाकीचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे कंपनीला थकबाकी रककम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सूचना जारी करणे भाग पडले होते. तथापी कर्जदारांनी त्यांची थकबाकी चुकती/पूर्ण करण्यास कसूर केली आहे म्हणून मनी रभी फायनान्स ग्रा. लि. च्या नाव तारण सोने दागिन्यांचा लिलाव करणे कंपनी मनी२मी फायनान्स प्रा. लि. ला भाग पडले आहे.

ग्राहकाचे नाव आणि कर्ज क्र.:

दिलीप ताकर (पीआर००६१४१): जीएलसीएचएनएए००२५७: ओंकार भंडालकर (पीआर००६१९५) जीएलसीएचएनएए००२७०; प्रकाश राऊत (पीआर००६०७१): जीएलसीएचएनएए००२२१; प्रमिला वाटेक (पीआर००५५२६): जीएलसीएचएनएए००२८८; रामकृष्ण जांगीड (पीआर००६०२४): जीएलसीएचएनएए ००१९८; सतीश भामगर (पीआर००५७४१): जीएलसीएचएनएए००४९३. अमित वाघ (पीआर००४४९१) जीएलएचपीईएए०१२७८; बाबुराव झांबरे (पीआर००३३५०): जीएलएचपीईएए०१९१७; बालाजी माने (पीआर००३०५३): जीएलएचपीईएए०११६२; छाया औटे (पीआर००३२६०): जीएलएचपीईएए०१२०८; दयानंद . डांगमाळी (पीआर००३६२१): जीएलएचपीईएए०१७०८; जयश्री शेंडगे (पीआर००६१७४): जीएलएचपीईएए ०१४३२, जीएलएचपीईएए०१६७७; किशोर सूर्यवंशी (पीआर००३०६६): जीएलएचपीईएए०२०३५; माणिक जाधव (पीआर००६१०७): जीएलएचपीईएए०१२५३; मीरा सकट (पीआर००६९६९): जीएलएचपीईएए०१६०४ सागर हिंगणे (पीआर००३०२३): जीएलएचपीईएए०१४४२, जीएलएचपीईएए०१५५१; सागर शेवाळे (पीआर००४४०२): जीएलएचपीईएए०१२७९, जीएलएचपीईएए०१३३२, जीएलएचपीईएए०१५१८: साईनाध ायकवाड (पीआर००३५५४): जीएलएचपीईएए०१४७६; समीर शेवाळे (पीआर००४४०६): जीएलएचपीईएए ०१२७३; शंकर गोरे (पीआर००४४८७): जीएलएचपीईएए०१९९५; शरद सुरवसे (पीआर००३७८३) जीएलएचपीईएए०१२९८, जीएलएचपीईएए०१३८१; सोमनाथ होळकर (पीआर००३५८६): जीएलएचपीईएए-०१४६९; सूरज मोडक (पीआर००५२१०): जीएलएचपीईएए०१६२४; ताहेर दीन (पीआर००६८४०) जीएलएचपीईएए०१५४४, जीएलएचपीईएए०१६१७; तनिश अरोरा (पीआर००३५५९): जीएलएचपीईएए०१६०७ जीएलएचपीईएए०१९११; वर्षो मोरे (पीआर००५५२७): जीएलएचपीईएए००९८४; विरिद्र चव्हाण (पीआर००३७१९): जीएलएचपीईएए०१२६५; विशाल भडाळे (पीआर००६६४७): जीएलएचपीईएए०१४५६ युवराज सपकाळ (पीआर००२९६२): जीएलएचपीईएए०१२२०. अजय टाकळे (पीआर००२५५५) जीएलव्हीडब्ल्यूईएए०१५९३; अनुज चौबे (पीआर००५८२९): जीएलव्हीडब्ल्यूईएए०२००९; हरीश गडपेह (पीआर००३८६९): जीएलव्हीडब्ल्यूईएए०२०९१; कैलास चंद्र देवडा (पीआर००५८८७): जीएलव्हीडब्ल्यूईएए-०१३०६ ; मृणाल पवार (पीआर००३८०९): जीएलव्हीडब्ल्यूईएए०१४६७ ; नागेश कासारे (पीआर००४६००)

जीएलव्हीडब्ल्यूईएए०१३३६; सागर जगताप (पीआर००६६०८): जीएलव्हीडब्ल्यूईएए०१५८० कसूरवार कर्जदारांकडे सदर सूचना प्रकाशना नंतरही परंतू **१९ सप्टेंबर, २०२२** रोजी किंवा पूर्वी सर्व प्रयोज्य प्रभारांसह संपूर्ण थकबाकी प्रदान करण्याचा आणि त्यांचे कर्ज खाते समाप्त करण्याचा पर्याय आहे. कसूरदार ग्राहकांकडून १९ **सप्टेंबर, २०२२ नं**तर प्रदान प्राप्त झाल्यास ते थकबाकी परताव्यासाठी म्हणून विचारात घेतले जाणार नाही. सदर भरणा लिलाव प्रक्रियेनंतर समायोजित करण्यात येईल. तथापि, कसूरदार कर्ज सदर प्रकाशनाच्या दिवशी किंव त्यानंतर म्हणजेच **०५ सप्टेंबर, २०२२** रोजी बंद करण्यात येईल, त्याँना प्रमाणानुसार प्रकाशन शुल्क सहन करावे

फायनान्स प्रायवहेट लिमिटेड, क्र. ४९/२, प्लॉट क्र. ३२, १ला मजला, चंदन नगर, काका हलवाई जवळ, चंदन नगर बस स्टॉप जवळ, तालुका हवेली, पुणे–४११०१४ दिनांक : २० सप्टेंबर, २०२२ वेळ : दु. २.०० n. बोलीदारांना दिनांक २० सप्टेंबर, २०२२ रोजी स. ९.३० ते दु. १२.४५ दरम्यान सोन्याच्या दागिन्यांच ग्रिक्षण करण्याकरीता बोलाविण्यात वेत आहे. सोन्याचा लिलाव '' जे आहे जसे आहे'' तत्त्वावर केला जाईल लिलाव कंपनीद्वारे घालून दिलेल्या प्रक्रिये अंतर्गत आणि अटी व शतींवर आयोजित करण्यात येईल. कस्र्दा खात्यांच्या संदर्भातील लिलाव लिलावाच्या दिवशी पूर्ण न झाल्यास, तारण सोन्याच्या दागिन्यांचा कोणत्याही पुतील सूचनेशिवाय पुढील दिवशी लिलाव करण्यात येईल. कंपनी त्यांच्या स्वच्छानिर्णयाने कोणत्याही लिलावाकरीता अर्ट शर्तीमध्ये बटल करू शकतील. लिलावामधील सहभाग आणि बोलींची स्वीकृती कंपनीच्या एकल स्वेच्छानिर्णयावर असेल. कंपनीने कोणतीही पूर्व सूचना दिल्याशिवाय कोणतेही खाते काढून टाकण्याचे हक राखून ठेवले आहेत आणि त्यांच्याकडे पूर्व सूचनेशिवाय लिलावाची तारीख रद्द/बदल करण्याचे हक्क आहेत. बोलीदारान <u> लिलावाच्या दिवशी सध्याचे दोन छायाचित्रासह पडताळणीसाठी त्यांचे ओळखपत्र, सही आणि पत्त्याच्या पराव्याच</u> पे ऑर्डर जोडण्याची विनंती करण्यात येत आहे. लिलावाच्या अटी आणि शर्तींच्या कोणत्याही पढील तपशिलाकरिता तुम्हाला मनी२मी फायनान्स प्रा. लि. येथे श्रीम. श्रद्धा शर्मा यांना संपर्क करणे आवश्यक आहे.

दिनांक : ०५/०९/२०२२

क्. गुंजन शम मनी२मी फायनान्स प्रा. लि



सिटी युनियन बँक लिमिटेड क्रेडीट रिकव्हरी ॲण्ड मॅनेजमेंट डिपार्टमेंट कुंबकोणम-६१२ ००१, **ईमेल आयडी :** crmd@citvunionbank in

फोन: ०४३५-२४३२३२२, फॅक्स: ०४३५-२४३१७४६

सरफैसी ॲक्ट २००२ अन्वये पुनर्निविदा-नि-लिलाव विक्री सूचना बालील मिळकत/ती या **सिटी युनियन बँक लिमिटेड** कडे गहाण आहेत त्या कर्जदार/हमीदार **क्र. १) श्री** अन्वर अहमद मुनावर अली अन्सारी, मुनावर अली मोहम्मद हसन अन्सारी यांचा मुलगा, क्र. १४९२ अन्सारी व्हिला, फ्लॅट क्र. १०३, १ला मजला, नागाम-२, गुलजार नगर, भिवंडी, दांडेकस्वाडी भिवंडी, ठाणे ४२१३०२, क्र. २) सौ. काहकशन अन्वर अहमद् अन्सारी, अन्वर अहमद् मुनावर अली अन्सारी यांची पत्नी, क्र. १४९२, अन्सारी व्हिला, फ्लॅट क्र. १०३, १ ला मजला, नागाम-२, गुलजा नगर, भिवंडी, दांडेकरवाडी, भिवंडी, ठाणे-४२१३०२ यांचेकडून ३१.१०.२०२१ रोजीस रु २३,७९,४९१/- (रुपये तेवीस लाख एकोणऐंशी हजार चारशे एक्याण्णव मात्र) सह एकत्रित ०१.११.२०२१ पासून ते प्रभारीत होणारे पुढील व्याज आणि इतर खर्च, बँकेकडे इतर थकबाकीच्या वसुलीकरिता सरफैसी ॲंक्ट, २००२ अंतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६)

आमच्या बँकेकडे गहाण असलेली स्थावर मिळकत

पत्नी यांच्या मालकीची मिळकत) जल्हा ठाणे मध्ये आणि भिवंडी निङ्गामपूर शहर नगरपालिकाच्या हद्दीत गाव नागाव, भिवंडी, जिल्हा ठाणे मोजमापित अंदाजे ७०५ चौ.फू. बिल्ट, अन्सारी व्हिला अप क्षेत्र मध्ये स्थित सर्व्हें क्र. ६८ पैकी, प्लॉट क्र. ६

राखीव किंमत : रु. १५,००,०००/-

(रुपये पंधरा लाख मात्र) परिशिष्ट बी: (श्री. अन्वर अहमद मनावर अली अन्सारी, मनावर अली मोहम्मद हसन अन्सारी

यांचा मुलगा यांच्या मालकीची मिळकत) जिल्हा ठाणे मध्ये आणि भिवंडी निझामपूर शहर नगरपालिकाच्या हद्दीत गाव नागाव, भिवंडी, जिल्हा ठाणे मोजमापित अंदाजे ३५० चौ.फू. बिल्ट अप क्षेत्र, अन्सारी व्हिला मध्ये स्थित सर्व्हे क्र. ६८ पैकी, प्लॉट क्र. १

राखीव किंमत : रु. ६,००,०००/-(रुपये सहा लाख मात्र) पर्न-लिलावाचा तपशील निविदा नि लिलाव विक्रीची तारीख सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-कल्याण शाखा, १-ई, रामकृष्ण नगर, मुखाड रोड,

निविदा-नि-लिलाव विक्रीच्या अटी आणि शर्ती :

व्यवस्थापक, सिटी युनियन बँक लिमिटेड, मुंबई-कल्याण शाखा, १-ई, रामकृष्ण नगर, मुरबाड 'सिटी युनियन बँक लि.'' च्या नावे काढलेल्या राखीव किंमतीच्या १०% च्या इअरकरिता ऑर्डर/डिमांड ड्राफ्टसह एकत्रित **प्राधिकृत अधिकारी, सिटी युनियन बँक लि**. यांच्या नावे मोहोरबंद लिफाफ्यातूनच फक्त विहित निविदा प्रपत्रातून त्यांच्या बोली सादर करणे आवश्यक आहे. (४) मिळकतीचे निरीक्षण आणि इतर तपशिलाकरिता इच्छुक खरेदीदार टेलिफोन क्र. ०२५१-२२०३२२२, सेल क्र. ९३२५०५४२५२ वर संपर्क करू शकतात. (५) मिळकत/ती ''जे आहे जेथे आहे'' आणि ''जे आहे जसे आहे'' तत्त्वाने विकण्यात येतील. (६) मोहोरबंद निविदा याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस दु. ०३.०० वा. इच्छुक बोलीदारांच्या उपस्थितीत उघडण्यात येतील. विक्री बंद निविदेच्या मार्गाने होणार असली तरीही प्राधिकृत अधिकारी त्यांच्या स्वत:च्या निर्देशाने निविदा लिलाव प्रक्रिया बंद होतेवेळी प्राप्त एकापेक्षा उच्चतम बोलीचा प्रस्ताव देण्यास इच्छुक बोलीदारांच्या दरम्यान खुला लिलाव करतील भाणि त्यानंतर उच्चतम बोली करणाऱ्या व्यक्तीला विक्री निश्चित करण्यात येईल. तथापि, विक्री, सिटी युनियन रकमेच्या २५% (भरलेली इअर धरून) आणि ७५% ची उर्वरित रक्कम विक्री निश्चितीच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे, कसुरवार ठरल्यास अगोदर जमा केलेली २५% रक्कम जप्त करण्यात येईल. (८) विक्री प्रमाणपत्र हे येथील विहित कालावधीत संपूर्ण विक्री मोबदला प्राप्त झाल्यानंतर फक्त यशर्स्व खरेदीदाराच्या नावे प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे जारी करण्यात येईल. (९) यशस्वी खरेदीदाराने कायद्यानुसान यशस्वी बोलीदाराने काही असल्यास सांविधिक थकबाकी (कायदेशीर घराचा कर, वीज प्रभार आणि अन्य थकबाकी), टीडीएस, जीएसटी काही असल्यास, शासन, शासकीय उपक्रम, स्थानिक मंडळाची थकबाकी ररायची आहे. (११) प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे कोणतेही कारण न देता बोली स्वीकारणे किंवा नाकारणे किंव

वेबसाईट : www.cityunionbank.com

क्रमांक न.भु.सं७/अपील एस. आर. ००१६८/२०२२/३०४८

मुंबई ४०० ००३

अधिनियम १९६६ चे कलम २४७ अन्वये अपील

। ९ अंतर्गत बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांद्वारे निविदा–नि–जाहीर लिलावाने विकण्यात येणार आहे. परिशिष्ट ए: (सौ. काहकशन अन्वर अहमद अन्सारी, अन्वर अहमद मुनावर अली अन्सारी यांची वर बिल्ट, फ्लॅट क्र. १०७ आणि १०८, १ ला मजला, एम एच क्र. १४९२, नागाव २, भिवंडी, जिल्हा ठाणे

वर बिल्ट, फ्लॅट क्र. १०५, १ ला मजला, एम एच क्र. १४९२, नागाव २, भिवंडी, जिल्हा ठाणे बिल्ट.

कल्याण पश्चिम, मुंबई- ४२१३०४ दूरध्वनी क्र. ०२५१-२२०३२२२, सेल क्र. ९३२५०५४२५२ (१) इच्छक बोलीदाराने लिलावाकरिता व्यक्तिश: हजर राहणे आणि व्यक्तिश: सहभागी होणे आणि तो/र्त

ऱ्याच्या/तिच्याकरिता बोली करीत असल्याची लेखी घोषणा करणे आवश्यक आहे. (२) इच्छुक बोलीदार रोड, कल्याण पश्चिम, मुंबई – ४२१३०४ यांचेकडून निविदा प्रपत्र प्राप्त करू शकतात. (३) इच्छुक बोलीदाराने याद्वारे अधिसूचित केल्यानुसार निविदा-नि-लिलाव विक्रीच्या तारखेस दु. २.०० वा. किंवा पूर्वी बँक लिमिटेडच्या निश्चितीच्या अधीन राहील. (७) यशस्वी बोलीदाराने विक्री पूर्ण झाल्यानंतर त्विरित विक्री प्रयोज्य मुद्रांक शुल्क, नोंदणी प्रभार इ. असे अभिहस्तांतरणाकरिता देय प्रभार/शुल्क भरायचे आहेत. (१०) विक्री पुढे ढकलणे किंवा रद्द करण्याचे सर्व अधिकार राहतील. ठिकाण: कुंबकोणम, दिनांक: ०३-०९-२०२२

नोंद. कार्यालय: १४९, टी.एस.आर. (बीग) स्ट्रीट, कंबकोणम, थनजवुर जिल्हा, तामिळनाडू - ६१२ ००१, सीआयएन - एल६५११०टीएन१९०४पीएलसी००१२८७ टेलिफोन क्र. ०४३५-२४०२३२२, फॅक्स : ०४३५-२४३१७४६,